



No. Enrol./Elg./Admission/(2021-22/333)/of 2021.

CIRCULAR:-

The Principals of all the Affiliated colleges of Arts, Science, Commerce and Director University Sub-campuses (Thane and Ratnagiri) are hereby informed to follow the procedure of admission.

I. The reservation for different reserved categories are as under % allocation seats:-

- i) 13% Seats : S.C.
- ii) 7% Seats : S.T.
- iii) 3% Seats : D.T. (A)
- iv) 2.5% Seats : N.T. (B)
- v) 3.5% Seats : N.T. (C)
- vi) 2% Seats : N.T. (D)
- vii) 19% Seats : O.B.C.
- viii) 10% Seats : GENERAL – EBC
- ix) A) Women : As per circular No. aff/Recog./322 of 2000 dated 7th September, 2000
- B) S.B.C. : 2% As per circular No. BCC/29/334 of 1997 dated 25th September, 1997
- C) Physically Handicapped :As per circular No. Special Cell/2/2008 dated 25th January, 2008

- x) 3% Seats : खालील संवर्गातील (परिपत्रक क्रमांक मान्यता/संलग्नता/निर्देश/२२१ दिनांक ६.६.१९९८ प्रमाणे)
- १. बदलून आलेले केंद्रीय/ राज्य शासकिय कर्मचारी/ अधिकारी यांचे पाल्य
- २. संरक्षणदलातील आजी/माजी सैनिकांचे पाल्य
- ३. राष्ट्रीय/राज्य पातळीवर क्रिडा व संस्कृतिक कार्यक्रमात विशेष नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी
- ४. विधवा/ परित्यक्ता विद्यार्थिनी
- ५. स्वातंत्र सैनिकांचे पाल्य/नातवंडे

xi. Two supernumerary seats for students from Jammu & Kashmir as per University Circular No. Aff/ICC/2012-13/22 dated 8th January, 2013



...2/-

2. The Quota:-

Minority Colleges :-

अल्पसंख्यांक संस्थेमधील प्रवेशाबाबत सेंट झेविअर्स कॉलेज आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिटयुशन v/s मुंबई विद्यापीठ आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र यांनी मा. उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिका क्र १७२६/२००१ बाबत दिनांक १२/१०/२०१७ रोजी दिलेल्या निकालानुसार व परीपत्रक क्र. SPL.Cell/2018-19/03/2018 अनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी.

15% Management quota will be applicable to all the colleges including Minority Colleges as per University Circular No. Spl. Cell/(68)/218/2005 dated 3rd June, 2005.

1. In house and Minority Students be admitted first as per the practice followed in the preceding years for admission of F.Y.B.A./ B.Sc./B. Com. Classes only.
2. Fees:- Strictly as prescribed by the University . Further fees be charged from Reserved Category students as per circular No वि.क./भासशि(२४)/३६०/२००४ दिनांक २५ ऑगस्ट, २००४ and Circular No वि.क./भासशि/पदवि/२/२०१३ दिनांक ७ जून, २०१३
3. No Colleges shall conduct their own CET test for admission for any course of University unless it is an autonomous college.


Further, they are requested to form the Admission Cell/ Committee Comprising of Senior Teaching Staff inclusive of representative of Reserved Category for smooth conduct of the admission process. The vacant seats should be displayed on website and be converted as per the prescribed procedure.

The Colleges are further informed that they should report merit list and overall admission process details to the Deputy Registrar, Admissions, Enrolment, Eligibility and Migration Department.



(Dr. Vinod Patil)
Director, B.O.E.E.

Mumbai-400 098
5th August, 2021



To,
The Principals of all the affiliated colleges in Arts, Science, Commerce, Management and
Director, University Sub-campus, Thane and Ratnagiri for information and necessary action.

Copy forwarded for information to:-

1. The Deputy Registrar, Admissions, Enrollment, Eligibility & Migration Department
2. The Deputy Registrar, (Public Relation)
3. The Deputy Registrar, Special Cell
4. The Co-ordinator, U.C.C., Vidyanagari
5. E.S. to Vice Chancellor
6. P.A. to Pro-Vice Chancellor
7. P.A. to Director, (A&P).
8. P.A. to Registrar
9. P.A. to Director of Examination & Evaluation
10. P.A. to F & A.O.
11. P.A. to Director, IDOL
12. Receptionist/ Telephone Operators (Fort/Vidyanagari/Campus)





SHURPARAKA EDUCATIONAL & MEDICAL TRUST'S
M. B. HARRIS COLLEGE OF ARTS &
A. E. KALSEKAR COLLEGE OF COMMERCE & MANAGEMENT

AFFILIATED TO MUMBAI UNIVERSITY
ACCREDITED "B+" GRADE BY NAAC

Ref. No. _____

Translation of Circular

Date.: _____

No. Enrol./Elg./Admission/(2021-22/388/of 2021.

CIRCULAR:

The Principals of all the Affiliated colleges of Arts, Science, Commerce and Director University Sub-campuses (Thane and Ratnagiri) are hereby informed to follow the procedure of admission.

1. The reservation for different reserved categories are as under % allocation seats: -

- | | | |
|---------------------------|---|--------------------------------------------------------------------------------------------------------------|
| i) 13% Seats | : | S.C. |
| ii) 7% Seats | : | S.T. |
| iii) 3% Seats | : | D.T. (A) |
| iv) 2.5% Seats | : | N.T. (B) |
| v) 3.5% Seats | : | N.T. (C) 2% Seats |
| vi) 2% Seats | : | N.T. (D) |
| vii) 19% Seats | : | O.B.C |
| viii) 10% Seats | : | EWS |
| ix) 38% Seats | : | OPEN +Point No. x (A), (C) and xi, |
| A) Women | : | As per circular No. aff/Recog./322 of 2000
dated 7 September, 2000 |
| B) S.B.C | : | 2% As per circular No. BCC/29/334 of 1997 dated 25th
September, 1997 |
| C) Physically Handicapped | : | As per circular No. Special Cell/2/2008 dated 25th
January, 2008 |
| xi) 3% Seats | : | In the following categories (Circular No
(As per Approval / Affiliation / Directive / 221 dated 6.6.1998) |



1. Children of Transferred Central / State Government Employees / Officers
2. Palp of Defense Force Grandmothers/Ex-Servicemen
3. Students who have acquired special skills in Kida and Cultural programs at National / State level
4. Widow/ Dropout Student Children / grandchildren of independent soldiers

xii) Two supernumerary seats for students from Jammu & Kashmir as per University Circular No. Aff/ICC/2012-13/22 dated 8th January, 2013

2. The Quota: - Minority Colleges:

St. Xavier's College and Maharashtra Association of Minority Educational Institutions v/s Bombay University and State of Maharashtra v/s Bombay University and State of Maharashtra regarding admission in a minority institution. Petition filed in High Court no. According to the judgment given on 12/10/2017 regarding 1726 / 2001 and circular no. SPL. Admission process should be conducted as per Cell / 2018-19/03/2018.

15% Management quota will be applicable to all the colleges including Minority Colleges as per University Circular No. Spl. Cell/(68)/218/2005 dated 3rd June, 2005.

1. In house and Minority Students be admitted first as per the practice followed in the preceding years for admission of F.Y.B.A./B.Sc./B. Com. Classes only.

2. Fees:- Strictly as prescribed by the University. Further fees be charged from Reserved Category students as per circular No वि.क. / भासशि (२४) / ३६०/ २००४ दिनांक २५ ऑगस्ट, २००४ and Circular No

वि.क./भासशि/पदवि/२/२०१३ दिनांक ७ जून २०१३ 3. No Colleges shall conduct their own CET test for admission for any course of University unless it is an autonomous college.

Further, they are requested to form the Admission Cell/ Committee Comprising of Senior Teaching Staff inclusive of representative of Reserved Category for smooth conduct of the admission process. The vacant seats should be displayed on website and be converted as per the prescribed procedure.

The Colleges are further informed that they should report merit list and overall admission process details to the Deputy Registrar, Admissions, Enrolment, Eligibility and Migration Department.

TRUE COPY

Principal

Shurparaka Educational & Medical Trust's
M. B. Harris College of Arts &
A. E. Kalsekar College of Commerce & Management
Nallasopara (W); Tal. Vasai, Dist. Palghar - 401 203



(Dr. Vinod Patil)

Director B.O.E.E

मुंबई विद्यापीठ



क.वि.क./आयसीसी/२०१७-१८/५३
दिनांक - ०९ फेब्रुवारी, २०१८

परिपत्रक -

विषय - सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इ. योजनांतर्गत अनुश्रेय लाभ अदा करण्याबाबत अवलंबवयाची सुधारित कार्यपध्दती.

सर्व प्राचार्य/संचालक, संलग्नित अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व वास्तुशास्त्र, इत्यादी महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त पदव्युत्तर संस्था तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे व संस्थाने विभाग प्रमुख/संचालक यांना कळविण्यात येते की, शासन निर्णय क्रमांक-इवांसी-२०१७/प्र.क्र.५२४/शिक्षण-१ दिनांक २९ जानेवारी, २०१८ मधील तरतुदीनुसार सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इ. योजनांतर्गत अनुश्रेय लाभ अदा करण्याबाबत अवलंबवयाची सुधारित कार्यपध्दती नमुद केली आहे. संबंधित शासन निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तेव्हा आपणांस सुचित करण्यात येते की, वरिल शासन निर्णयातील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

(डॉ. दिनेश कांबळे)
प्रभारी कुलसचिव

माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी -

सर्व प्राचार्य/संचालक, संलग्नित अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व वास्तुशास्त्र, इत्यादी महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त पदव्युत्तर संस्था आणि विद्यापीठाच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख/संचालक.



(डॉ. दिनेश कांबळे)
प्रभारी कुलसचिव

सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इ.
योजनांतर्गत अनुज्ञेय लाभ अदा करण्याबाबत
अवलंबवयाची सुधारीत कार्यपध्दती

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्रमांक : इबीसी-२०१७/प्र.क्र.५२४/शिक्षण-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २९ जानेवारी, २०१८

वाचा :

(१) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.इबीसी-२०१७/प्र.क्र.४०३/
शिक्षण-१, दिनांक ०९ ऑगस्ट, २०१७

(२) शासन निर्णय, समक्रमांक-इबीसी-२०१७/प्रक्र.५२४/शिक्षण-१, दि.८ डिसेंबर, २०१७

प्रस्तावना :-

सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून माहिती व तंत्रज्ञान संघालनालयाने विकसित केलेल्या महाडिबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंद केल्यानंतर त्यांना अदा करावयाचे लाभ प्रदान करण्याबाबतची ऑनलाईन प्रक्रिया महाडिबीटी एजन्सी मार्फत राबविण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया प्रगतीत असल्याने, पात्र विद्यार्थ्यांस महाविद्यालयात फी भरण्यास अडचणी निर्माण होवू नयेत म्हणून, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पहिल्या सहामाहीसाठी शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या ५० % च्या ६० % इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावर बंधपत्र घेवून जमा करण्याचा, यासाठी बँकेच्या सल्ल्याने प्रणाली विकसित करण्याचा, तसेच सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन पध्दतीने योजनांची देयके अदा करण्यासाठी महाडिबीटी प्रणालीतून काही योजना वगळण्याचा, त्याचबरोबर महाडिबीटी प्रणालीवरील सर्व त्रुटींचे निराकरण करून सदर प्रणाली अंतिम टप्प्यापर्यंत कार्यन्वित करण्याची कार्यवाही माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक महिन्यात पूर्ण करण्याचा निर्णय संदर्भीय दिनांक ८ डिसेंबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे.

तथापि, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीच्या योजनांचे लाभ अदा करण्याच्या दृष्टीने, सदर प्रणाली अंतिम टप्प्यापर्यंत कार्यन्वित करण्याची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे, या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, मा. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १७.१.२०१८ रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये भारत सरकार मॅट्रीकोलर शिष्यवृत्ती योजना (केंद्र पुरस्कृत १००% : शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाहभत्ता इ.) व राज्य शासनाची शिक्षण फी परीक्षा फी प्रतिपूर्ती योजना (राज्य पुरस्कृत १००%) या योजनांतर्गत विद्यार्थ्यांना मंजूर करावयाच्या शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी एनिसर्वाबाबत कार्यापध्दती निश्चित करायची व राज्य शासनाच्या निनायकीन दोन्ही




शासन निर्णय

माहिती व तंत्रज्ञान संचालनालयामार्फत विकसित करण्यात येत असलेली महाडिबीटी ही संगणकीय प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसल्याने व त्यावर पात्र विद्यार्थ्यांना अनुज्ञेय लाभ अदा करणे शक्य होत नसल्याने, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, निर्वाहभत्ता इ.) योजना व राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी प्रतिपूर्ती योजना या योजनांतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जावर कायदाही करणेसाठी पुढीलप्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे :-


(अ) नुतनीकरण अर्ज : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महाईस्कॉल या जुन्या प्रणाली वरील सन २०१६-१७ या वर्षातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित व नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज, सन २०१७-१८ या वर्षामध्ये संबंधित महाविद्यालयामार्फत पूर्वीप्रमाणेच महाईस्कॉल प्रणाली वरील कार्यपध्दतीनुसार नुतनीकरण करून संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी पात्र विद्यार्थ्यांची अनुज्ञेय भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, निर्वाहभत्ता इ.) योजनेची / राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी प्रतिपूर्ती योजनेची रक्कम त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मंजूर करावी.

(ब) नवीन अर्ज : सन २०१७-१८ करीता महाविद्यालयांत ज्या नवीन (Fresh) प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर अर्जाची नोंदणी केलेली आहे असे विद्यार्थी व जे विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे महाडिबीटी प्रणालीवर नोंदणी करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता महाईस्कॉल प्रणालीवर अपलोड करण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्विकारून ते संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना सादर केल्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी विहित कार्यपध्दतीनुसार पात्र विद्यार्थ्यांची अनुज्ञेय भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, निर्वाहभत्ता इ.) योजनेची / राज्य शासनाची शिक्षण फी परिक्षा फी प्रतिपूर्ती योजनेची रक्कम त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मंजूर करावी.

(ग) या करीता, ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत, तसेच ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अद्यापही ऑनलाईन अर्ज केलेले नाहीत, अशा सन २०१७-१८ मध्ये नव्याने प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांनी (Fresh Student) महाईस्कॉल पोर्टलवरून अर्जाचा नमुना (प्रपत्र-क संलग्न) डाऊनलोड करून, पूर्ण अर्ज भरून, आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रतीसह महाविद्यालयास ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने तात्काळ जमा करावेत.



- (२) सन २०१७-१८ पासून पात्र विद्यार्थ्यांची अनुज्ञेय शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी वी अदायगी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर होणार असल्यामुळे विद्यार्थी व महाविद्यालयाकडून विहित अटी व शर्ती नमूद केलेल्या रोबतच्या परिशिष्ट "अ" मधील बंधपत्रासह (Indemnity Bond) प्रस्ताव संबंधित महाविद्यालयांमार्फत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सादर करावेत.
- (३) संबंधित महाविद्यालयाने प्रस्तावासोबत नवीन प्रवेशित आणि नुतनीकरणाच्या पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र माहिती या शासन निर्णयासोबतच्या "प्रपत्र-ब" (B Statement) मध्ये प्रमाणित करून, Hard Copy व Soft Copy संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे तात्काळ सादर करावी.
- (४) संबंधित महाविद्यालयाने "प्रपत्र-ब" (B Statement) मध्ये शुल्क भरताना ते अद्यावत (सन २०१७-१८ चे अथवा किमान सन २०१६-१७ च्या) फी-स्ट्रक्चर प्रमाणे भरावे. सादर "प्रपत्र-ब" मध्ये संबंधित महाविद्यालयांनी नमूद केलेले शुल्क हे संबंधित विद्यापीठे / फी रेग्युलटरी अॅथॉरिटी (FMA) यांनी त्या-त्या वर्षी मान्य/मंजूर केलेले असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सादर विवरणपत्रात नमूद केलेले शुल्क हे संबंधित महाविद्यालयांनी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून देखील मान्य करून घेणे आवश्यक राहिल.
- (५) संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा अर्ज व "प्रपत्र-ब" (B Statement) सोबत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पुढील कागदपत्रांच्या प्राचार्यांनी स्वाक्षांकीत (attested) केलेल्या प्रती सादर कराव्यात.
- विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र (फक्त नवीन [Fresh] प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता).
 - आवश्यक असेल तेथे जात वैधता प्रमाणपत्र (फक्त नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता)
 - मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परिक्षेचा पुरावा / गुणपत्रिका,
 - विद्यार्थ्यांची ७५% पेक्षा जास्त उपस्थिती असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
 - उत्पन्नाचा दाखला (भा.स. मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी फक्त नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता)
 - आधारकार्डची प्रत.
 - बँकेच्या पारायुक्तची झेरॉक्स प्रत.
 - बँकेकडून आधार संलग्न झाल्याचे स्लिप/पोहच पावती.
 - विहित नमुन्यातील बंधपत्र (Indemnity bond).
 - आवश्यकता असेल तेथे रहिवास प्रमाणपत्र (फक्त नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी)
 - आवश्यकता असेल तेथे गॅप प्रमाणपत्र.
- (६) संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पात्रता, कुटुंबाचे उत्पन्न, मागील वर्षी विद्यार्थी उत्तीर्ण असल्याबाबत, तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्के असल्याची, त्याचबरोबर महाविद्यालयाची मान्यता, अभ्यासक्रमाची मान्यता, प्रवेश क्षमता या सर्व बाबींची मूळ प्रमाणपत्र, कागदपत्रांवरून खात्री करण्याची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची असेल. तसेच अभ्यासक्रमासाठी देव



असलेले शुल्क हे नियमानुसार व प्रचलित शासन निर्णयानुसार आहे, याबाबत संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रमाणपत्र देणे आवश्यक राहिल.

(७) त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, तसेच सदर आधार क्रमांक हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करून, असे पात्र अर्ज, तर नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्र व प्रपत्रांसह, संबंधित प्राचार्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मॅन्युअली सादर करावेत.

(८) संबंधित महाविद्यालयाने संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना दिलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळून आल्यास, संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे नियमा नुसार कारवाईस पात्र राहतील.

(९) वरील प्रमाणे महाविद्यालयांकडून नवीन अर्ज तसेच नुतनीकरणाचे अर्ज /प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, आवश्यक तेथे जातीचे वैधता प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आवश्यक तेथे अधिवास प्रमाणपत्र, मागील वर्षाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, ७५% उपस्थिती व आधार क्रमांक इत्यादी बाबींची खात्री करून, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाची विद्यार्थ्यांस अनुज्ञेय असलेल्या शिष्यवृत्ती (शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, निर्वाहभत्ता इ.) / शिक्षण फी, परिक्षा फी ची संपूर्ण १०० टक्के रक्कम विद्यार्थ्यांस मंजूर करावी.

(१०) संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज/ प्रस्तावांस मंजूरी दिल्यानंतर प्रचलित पध्दतीने देयके तयार करून ती मॅन्युअली कोषागारात सादर करावीत आणि देयके मंजूर होवून घनादेश प्राप्त झाल्यानंतर ईसीएसद्वारे पात्र विद्यार्थ्यांची अनुज्ञेय शिष्यवृत्ती (शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, निर्वाहभत्ता इ.) / शिक्षण फी, परिक्षा फी ची रक्कम तात्काळ संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करावी.

(११) विद्यार्थ्यांने दिलेल्या बंधपत्रानुसार, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली महाविद्यालयाच्या फी ची रक्कम, संबंधित विद्यार्थ्यांने कार्यालयीन सात दिवसांच्या आत महाविद्यालयास जमा करावी. शासनातर्फे विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिक्षण फी, परिक्षा फी ची रक्कम, जी विद्यार्थ्यांने महाविद्यालयास भरणे आवश्यक आहे, ती संबंधित विद्यार्थ्यांकडून जमा करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची असेल.

(१२) परील परिच्छेद-(अ) व (ब) मध्ये नमूद केल्याप्रमाणे भारत सरकार मंत्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना व राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेच्या नुतनीकरणाचे अर्ज हे सामाजिक न्याय विभागाच्या पूर्वीच्या महाईस्कॉल प्रणाली वरून आणि नवीन (Fresh) विद्यार्थ्यांचे अर्ज व महाडीबीटीवरून वगळण्यात आलेल्या इतर सर्व योजनांचे अर्ज मॅन्युअली / ऑनलाईन पध्दतीने प्रक्रिया करून, तरतुदीच्या उपलब्धतेच्या अविन राहून सर्व संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी निकाली काढावेत.



(१३) सर्व संबंधित सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी वरील प्रमाणे पात्र असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची अनुज्ञेय असलेली भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, निर्वाहभत्ता इ.) योजनेची / राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी प्रतिपूर्ती योजनेची रक्कम ही, अनुज्ञेय असलेल्या अभ्यासक्रमांसाठीच अदा करावी.

२. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता संदर्भाधीन दिनांक ८.१२.२०१७ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मधील योजनांसह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या खालील योजना सुध्दा महाडिबीटी पोर्टलवरून वगळण्यात येवून, सर्व शिष्यवृत्तीच्या योजना ऑफलाईन मॅन्युअली पध्दतीने राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

(१) भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना (केंद्र पुरस्कृत १००%)

(२) राज्य शासनाची मॅट्रीकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रतिपूर्ती योजना (राज्यपुरस्कृत १००%)

(३) अनुसूचित जातीच्या इ.९वी व इ. १० वी च्या मुलामुलींसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्र पुरस्कृत १००%)

(४) अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्र पुरस्कृत)

३. सन २०१७-१८ मध्ये महाडिबीटी प्रणाली संपूर्णपणे कार्यान्वीत झालेली नसल्यामुळे पी.एफ.एम.एस. गेटवेमार्फत शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची अट शिथिल करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. तसेच संदर्भाधीन दिनांक ७ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद ७ मधील आशुक्त, समाज कल्याण, पुणे यांना "आहंरण व संवितरण अधिकारी" म्हणून घोषित करण्यात आलेली बाब वगळण्यात येत असून, यापूर्वी त्या-त्या योजनांकरिता विहित केलेले आहंरण व संवितरण अधिकारी सन २०१७-१८ करिता कायम राहतील.

५. वरील प्रमाणे विहित करण्यात आलेली कार्यपध्दती ही फक्त सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहिल.

६. सदरहू शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१८०१२९१७५६२७७२२२ असा आहे. हे आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Dinesh

Ramchandra Dingle

(दि.रा.डिंगळे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई



- २) मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.मंत्री/मा.राज्यमंत्री (सा.न्या.व.वि.स.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, विधानमघन, मुंबई
- ५) मा.विधान परिषद/विधानसभा सदस्य, विधानमघन, मुंबई
- ६) मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) अमुस, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) सचिव, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- १४) सर्व प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीसाठी)
- १६) आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १७) संचालक, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १८) सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य
- १९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- २०) सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे
- २१) सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
- २२) सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक/उच्च माध्यमिक)
- २३) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेय/लेखा परिक्षा) महाराष्ट्र ५, मुंबई/नागपूर.
- २४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- २५) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- २६) सर्व सहायक आयुक्त, समाजकल्याण.
- २७) निवडूनस्ती (का.शिक्षण-१)



“परिशिष्ट-अ”

(शासन निर्णय क्र. इबीसी २०१७/प्र.क्र.५२४/शिक्षण -१, दिनांक २९ जानेवारी, २०१८ चे सहपत्र)

सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरीता शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इ. ची अनुज्ञेय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळण्यासाठी विद्यार्थी व पालकाने द्यावयाचे बंधपत्र (Indemnity Bond)

(अ) महाविद्यालयाने द्यावयाचे बंधपत्र (Indemnity Bond)

(I) श्री. _____ या अर्जदाराने सोबतच्या बंधपत्रात (Indemnity Bond) नमूद केलेली सर्व माहिती, त्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न, तो सध्या शिकत असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती, शैक्षणिक माहिती, त्याचे वसतिगृह, वसतिगृहा बाहेर राहण्याची माहिती शुल्करचना, जातीचे प्रमाणपत्र इ. तपशिल त्याच्या मुळ कागदपत्रांवरून पूर्णपणे तपासण्यात आला असून, अर्जात नमूद केलेला तपशिल बरोबर आहे. त्यानुसार, मी, श्री / श्रीमती _____ (प्राचार्यांचे नाव) _____ या शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असून, त्या अधिकारात उपरोक्त विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क इतर शुल्क मंजूर करण्याकरीता शिफारस करीत आहे.

(II) मी निम्नस्वाक्षरीत हमी देतो की, अर्जदाराची शिक्षण शुल्क व इतर शुल्काची रक्कम जी महाविद्यालयाकडे सुपूर्द केलेली आहे, ती ज्या प्रयोजनासाठी दिलेली आहे, त्या विशिष्ट प्रयोजनासाठी त्याचा विनियोग करीन आणि त्याबाबीचे हिशोब ज्या प्राधिकार्याने ही तरतूद सुपूर्द केलेली आहे, त्या प्राधिकार्याकडे नियमितपणे पाठवेन. विद्यार्थी महाविद्यालय सोडून गेल्यास किंवा त्याने विनापरवानगी अभ्यासक्रमात बदल केल्यास किंवा अन्य कोणत्याही अनियमिततेमुळे त्याचा प्रवेश रद्द झाल्यास, त्यास मंजूर करण्यात आलेली शिष्यवृत्ती / शिक्षण फी, परीक्षा फी व इतर शुल्काची रक्कम सरकारी लेख्यात जमा झाल्याशिवाय त्याचा शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला जारी करणार नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी प्राचार्य या नात्याने माझ्याकडे राहिल.

(III) विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये नमूद केलेली माहिती, अर्जदाराने दिलेल्या मुळ कागदपत्राचे आधारे मी तपासलेली आहे. तसेच अर्जदारानी सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासलेल्या असून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणताही बदल, खाडाखोड, दुरुस्ती वा फेरफार आढळून आलेला नाही.

(IV) मी निम्नस्वाक्षरीत प्रमाणित करतो की, अर्जदार हा आमचे महाविद्यालयामधील नियमित विद्यार्थी आहे. त्याने कोणत्याही अन्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला नाही, तसेच त्याची सरासरी उपस्थिती ७५% पेक्षा अधिक आहे. तसेच सदर विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने गौणतेही शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर अनुज्ञेय शुल्क घेतलेले नाही.



(M) आमचे महाविद्यालय हे मान्यता प्राप्त आहे, ते अनुदानित / विनाअनुदानित आहे, मान्य झालेले अभ्यासक्रम हे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिलेले आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ही सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या मान्यतेनुसारच असून, त्या प्रवेश क्षमतेच्या अधिन राहून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित सक्षम कार्यालयास फॉरवर्ड केले आहेत. त्यांची शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क व इतर शुल्क सुध्दा, संबंधित सक्षम प्राधिकारी / विद्यापीठ यांनी मान्य केल्याप्रमाणेच असून ती अवास्तव किंवा अवाजवी नाहीत. शासन / विद्यापीठ / सक्षम प्राधिकारी यांचे प्रचलित नियम व अटी यांचे पालन करून व त्यामधील नियम, अटी व शर्तीच्या अधिन राहून विद्यार्थ्यांचा अर्ज योग्य व नियमानुसार असून, त्याची शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्काची देय रक्कम, संबंधितांचे आधार संलग्न बँक खात्यावर रजमा होणेसाठी शिफारस करण्यात येत आहे. त्यामध्ये अनियमितता उणीवा व गैरप्रकार झाल्यास त्याची सर्व जबाबदारी ही महाविद्यालयाची असेल.

जावक क्रमांक _____
दिनांक _____
ठिकाण _____

प्राचार्याची स्वाक्षरी _____
संपूर्ण नाव _____
महाविद्यालयाचा शिक्का

टिप :- प्रस्तावासोबत विद्यार्थी/पालकांनी व महाविद्यालयांनी द्यावयाचे बंधपत्र प्राचार्यांनी एकत्रितच संलग्न करून द्यावयाचे आहे.



(ब) विद्यार्थी व पालकांनी द्यावयाचे बंधपत्र (Indemnity Bond):-

१) मी / आम्ही खाली सही करणार / करणारे प्रतिज्ञापन करतां की, शिष्यवृत्ती मिळण्याबाबत शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती मला / आम्हाला मान्य आहेत. अर्जात बरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती पूर्णपणे सत्य आहे. सादरची माहिती खोटी अथवा अपुरी आढळल्यास भारतीय दंडविधाना प्रमाणे होणाऱ्या दंडास / शिक्षेस मी / आम्ही पात्र आहे / आहोत. अर्जात नमूद केलेल्या माहितीपैकी कोणतीही माहिती वा निवेदन चुकीचे आढळून आल्यास सक्षम प्राधिकार्याने दिलेला निर्णय अंतिम असेल व तो माझ्यावर / आम्हावर बंधनकारक असेल, अशी मी / आम्ही हमी देतो. जर शिष्यवृत्तीची, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम अनुज्ञेय रक्कमेपेक्षा अधिक मिळाली तर मी / आम्ही ती शासनार जमा करू, अशी जास्तीची अथवा अन्य कारणामुळे वसूल करण्यात येणारी रक्कम मी / आम्ही पूर्णपणे शासनार परत करण्याची हमी देतो.

२) माझ्या कुटुंबाच्या उत्पन्नाची व जातीची अर्जात नमूद केलेली माहिती खोटी आढळल्यास माझ्या / माझ्या पालकांच्या विरुद्ध होणाऱ्या कारवाईस मी / आम्ही स्वतः जबाबदार राहू.

३) मी अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे, मी सक्षम अधिकार्याकडून / प्राधिकार्याकडून प्राप्त केलेली असून, ती कागदपत्रे खरी असून योग्य मार्गाने मिळविलेली आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केरफार / दुरुस्ती / बदल केलेला नाही. सदरील कागदपत्रे, प्रमाणपत्रे खोटी अथवा नकली नाहीत हे मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो. अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे खोटे अथवा वनावट आढळल्यास त्यास मी / आम्ही पूर्णतः जबाबदार असून त्यासाठी भारतीय दंड विधान कायदा कलम १९९ व २०० नुसार लागू होणाऱ्या शिक्षेस मी/आम्ही पात्र राहू, याची मला/आम्हाला पूर्ण जाणीव आहे.

४) मज २०१७-१८ या वर्षाची शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्काची रक्कम माझ्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होताच, त्यापैकी महाविद्यालयास देय असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम सात दिवसात महाविद्यालयात जमा करून त्याची रितसर पावती प्राप्त करून घेण्याची माझी / आमची जबाबदारी असेल. शुल्क महाविद्यालयास जमा न केल्याने गविष्यात उदभवणाऱ्या परिणामास मी / आम्ही वैयक्तिक जबाबदार असु असे प्रतिज्ञापुर्वक हमीपत्र / बंधपत्र मी / आम्ही सादर करीत आहोत.

टिकाण

दिनांक

(अर्जदाराच्या वडीलांची / पालकांची सही व पूर्ण नाव)

(अर्जदाराची सही व पूर्ण नाव)





**SHURPARAKA EDUCATIONAL & MEDICAL TRUST'S
M. B. HARRIS COLLEGE OF ARTS &
A. E. KALSEKAR COLLEGE OF COMMERCE & MANAGEMENT**

AFFILIATED TO MUMBAI UNIVERSITY
ACCREDITED "B+" GRADE BY NAAC

Ref. No. _____

Date.: _____

Translation of Circular
Mumbai University
C.V.C./ICC/2017 - 18/13
Circular

Subject - Scholarships, Tuition Fees, Examination Fees etc. in the academic year 2017-18. Revised procedure to be followed for payment of admissible benefits under the scheme.

All the Principals / Directors, affiliated aided and unaided Arts, Commerce, Science, Law, Pedagogy, Engineering, Management Institutions, Pharmacy and Architecture, etc. Colleges and recognized Post Graduate Institutions as well as Heads / Directors of various Departments and Institutions of the University are hereby informed that the Govt. Decision No.: EBC-2017 /P.K.524 / Education-1 dated 29th January, 2018 as per the provisions in the academic year 2017-18 prescribed the revised procedure to be followed regarding the payment of scholarship, tuition fee, examination fee. We are hereby informed that as per the provisions of the above Government Decision Appropriate action should be taken.

For information and necessary action

All Principals / Directors, affiliated aided and unaided Arts, Commerce, Science, Law, Education, Engineering, Management Institutions, Pharmacy and Architecture, etc. Colleges and recognized Post Graduate Institutions and Department Heads / Directors of various departments of the University,

(Doctor Dinesh Kambale)
Registrar in charge



In the academic year 2017-18,
scholarships, tuition fees, examination
fees etc. Revised procedure to be
followed for payment of admissible
benefits under the scheme

Government of Maharashtra
Department of Social Justice and Special Assistance
Government Decision No. : EBC-2017/Pro.No.524/Education-1
Madam Kama Marg, Martyrdom Rajguru Chowk,
Mantralaya Extension, Mumbai-400 032.
Date : 29 January, 2018


Read:

- (1) Government Decision, Department of Social Justice and Special Assistance, no. EBC-2017/Q.No.403/
- (2) Government Decision, Serial No. EBC-2017 /Pr.524/Education-1, dt. December 8, 2017

Introduction :-

From the academic year 2017-18, the online process for providing the benefits payable to the students after registering their application on the MahaDBT portal developed by the Directorate of Information and Technology has been implemented through the MahaDBT agency. As this process is in progress, a system has been developed with the advice of the bank to deposit an amount equal to 50% to 60% of the tuition fee for the first semester of the academic year 2017-18 to the student's Aadhaar linked bank account so that the eligible students do not face any difficulty in paying the college fees. Also to exclude some schemes from the MahaDBT system for the academic year 2017-18 through offline mode, and also to resolve all the errors on the MahaDBT system and to implement the said system to the final stage.

However, it was observed that the process of finalization of the said system has not yet been completed in order to pay the benefits of scholarship schemes on the MahaDBT system by the Department of Information and



Technology. Therefore, in order to take immediate measures in this regard, Ga. As per the decision taken in the meeting dated 17.1.2018 under the chairmanship of Minister, Social Justice and Special Assistance, Government of India Post Matric Scholarship Scheme (Centrally Sponsored 100% : Tuition Fee, Examination Fee, Subsistence etc.) in the academic year 2017-18 Under the State Government's Education Ki Pariksha Fee Reimbursement Scheme (State Sponsored 100%) Scholarships and Education Fees to be sanctioned to the students, Pariya Ki Pradharti, the work under consideration of Sasana.

Government Decision:

As the computerized system of Maha DBT being developed by the Directorate of Information and Technology is not fully operational and it is not possible to pay the admissible benefits to the eligible students, the Government of India Post Matric Scholarship (tuition fee, examination fee, subsistence allowance etc.) for the academic year 2017-18. This government decision approves the following procedures for processing the application of Scheduled Caste students under the Scheme and State Government Education Fee, Examination Fee Reimbursement Scheme: -

(a) **Renewal Application:** Applications of Scheduled Caste students who are admitted and registered in the colleges in the year 2016-17 under the old system of the Department of Social Justice and Special Assistance, through the concerned colleges in the year 2017-18, by renewing them as per the procedure on the Mahaiskol system as before. The concerned Assistant Commissioner, Social Welfare should approve the sanctioned Government of India Post-Matric Scholarship (Tuition Fee, Examination Fee, Subsistence Allowance etc.) Scheme / State Government Education and Examination Fee Reimbursement Scheme amount of eligible students to their Aadhaar Linked Bank Account.

(b) **Fresh Application:** For the year 2017-18, fresh admitted students who have registered their application on MahaDBT system and those students who could not register on MahaDBT system due to technical difficulties, in the sample of application form uploaded on MahaIskol system, the colleges have After receiving the application through offline mode and submitting it to the concerned Assistant Commissioner, Social Welfare, the amount of the eligible student under the sanctioned Government of India Post Matric Scholarship (Tuition Fee, Examination Fee, Subsistence Allowance, etc.)



scheme / State Government Education or Examination Fee Reimbursement Scheme as per the procedure prescribed by the Assistant Commissioner, Social Welfare. Aadhaar should be approved on the bank account.

- (1) For this, all the students of Scheduled Caste who have submitted online application form on MahaDBT portal, as well as Scheduled Caste students who have not yet applied online on MahaDBT portal, all fresh students admitted in the year 2017-18 should submit the application form from Mahaiskol portal (By downloading Form C (attached), fill the complete application form and submit it immediately to the college offline (manually) along with copies of all the required documents.
- (2) From the year 2017-18, as the payment of permissible scholarship, education fee, examination fee of the eligible students will be made to the student's Aadhaar linked bank account, the students and the colleges shall propose the Indemnity Bond along with the attached Annexure "A" through the respective colleges. should be submitted to the Assistant Commissioner, Social Welfare of the concerned district.
- (3) The concerned college should certify the separate information of the newly admitted and eligible Scheduled Caste students along with the proposal in the "Form-D" (B Statement) attached to this Government Decision and submit the Hard Copy and Soft Copy to the concerned Assistant Commissioner, Social Welfare immediately.
- (4) While paying the fee in "Form-V" (B Statement), the concerned college should pay it as per the latest fee structure (for the year 2017-18 or at least as per the fee structure of the year 2016-17). These must be approved /approved by the respective Universities/ Fee Regulatory Authority (FRA) for the respective year. Similarly, the fees mentioned in the said statement will also need to be approved by the respective colleges from the Assistant Commissioner, Social Welfare of the respective district.
- (5) The concerned college should submit the student's application and Form-B" (B Statement) along with the copies of the following documents of each student attested by the principal.
 - i) Student's Caste Certificate (For Fresh admitted students only
 - ii) (Caste Validity Certificate where required (for newly admitted students only)



- iii) Proof of Passed Examination / Mark Sheet of previous year,
- iv) Certificate of more than 75% attendance of the student.
- v) Proof of income (for M.S. Post-Matric Scholarship only for newly admitted students
- vi) Copy of Aadhaar Card.
- vii) Xerox copy of bank passbook,
- viii) Aadhaar linked slip / receipt from the bank,
- ix) Indemnity bond in the prescribed form. (x) Resident Certificate where required (For newly admitted students only)
- x) Gap certificate where required.

(6) It will be the responsibility of the Principal of the concerned college to ensure the admission eligibility of the student in the concerned college, the income of the family, whether the student has passed in the previous year and whether the attendance of the student is 75 percent, as well as the original certificate of the college, the approval of the course, the admission capacity, etc. Also course fee It will be necessary to give a certificate from the Principal of the concerned college that the fee is as per the rules and prevailing government decision.

(7) Similarly, after ensuring that the Aadhaar number of the concerned student is linked to the bank account of the student, such eligible applications should be submitted manually by the concerned Principal to the concerned Assistant Commissioner, Social Welfare along with the necessary documents and forms mentioned above.

(8) If the information provided by the concerned college to the concerned Assistant Commissioner, Social Welfare is found to be incorrect or false, the principal of the concerned college shall be liable to action as per rules.

(9) After receiving fresh applications as well as renewal applications/proposals from the colleges as above, the concerned Assistant Commissioner, Social Welfare shall issue the student's caste certificate, caste validity certificate where necessary, income certificate, domicile certificate where necessary, previous year pass certificate, 75% attendance and Aadhaar. No. etc., the full amount of 100% of the scholarship (tuition fee, examination fee, subsistence allowance (etc)/ tuition fee, examination fee) admissible to the student for the academic year 2017-18 should be sanctioned to the student.



- (10) The concerned Assistant Commissioner, Social Welfare after approving the application/proposal of the students should prepare the payments in the prevailing manner and submit them manually to the treasury and after sanctioning the payments and receipt of the cheques, admissible scholarships (tuition fee, examination fee, subsistence allowance etc.) to the eligible students through ECS/ The amount of education fee, examination fee should be deposited immediately in the Aadhaar linked bank account of the concerned student.
- (11) According to the bond given by the student, the amount of college fee deposited in the student's bank account should be deposited by the concerned student to the college within seven office days. Education fees received by students from Govt. The principal of the concerned college shall be responsible for collecting the amount of examination fee, which is required to be paid by the student to the college, from the concerned student.
- (12) As mentioned in paragraph -(a) and (b) above, applications for renewal of Government of India Post-Matric Scholarship Scheme and State Government Education Fee, Examination Fee Reimbursement Scheme are excluded from the erstwhile Mahaiskol system of the Department of Social Justice and fresh student applications and MahaDBT. All other scheme applications received should be processed manually / offline by all concerned Assistant Commissioners, Social Welfare, subject to availability of provisions.



TRUE COPY
Principal
Shurparaka Educational & Medical Trust's
M. B. Harris College of Arts &
A. E. Kalsekar College of Commerce & Management
Nallasopara (W); Tal. Vasai, Dist. Palghar - 401 203

महाराष्ट्र शासना

विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, कोकण विभाग, पनवेल
शासकीय अध्यापक महाविद्यालय परिसर, पनवेल, जि. रायगड-४१० २०६.

ई-मेल पत्ता :- jdhe.pnvl-mah@gov.in

Website: <http://jdhepanvel.org>

दूरध्वनी व फॅक्स नंबर (०२२-२७४५३८२०)

क्र.विसस/उशि/कोविप/शिष्यवृत्ती/२०१७ २६३६

दि. ०५/०७/१७

परिपत्रक

विषय: उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शिष्यवृत्ती/आर्थिक सहाय्य योजनांची राज्यशासनाच्या MahaDBT Portal द्वारे अंमलबजावणी करणे बाबत..

गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना(AMS)

संदर्भ: १. मा. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.उशि/शिष्य-२०१७/डीवीटी पोर्टल/११२५१, दि.२०.०९.२०१७

२. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.स्कॉलर-४९१७/प्र.क्र.१४६/मशि-२, दि.०२.०८.२०१७.

सन २०१७-१८ पासून उच्च शिक्षण संचालनालय व विभागीय सहसंचालक, यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना या शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे नविन मंजूरी / नुतनीकरणाचे अर्ज MahaDBT Portal द्वारे www.mahadbtt.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना ही आठ विभागीय परीक्षा मंडळातील माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत यरचा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी शासन निर्णय दि. १७ मे, १९८४ नुसार राबविण्यात येते. अशा विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळ, पुणे यांच्याकडून प्राप्त करून सदर योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असेल त्यानुसार आर्थिक सहाय्य (प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, ग्रंथालय शुल्क, प्रयोग शुल्क, जिमखाना शुल्क, सत्र शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन शुल्क, पुस्तके व इतर साहित्य वैद्यकीय शुल्क इत्यादी) अदा करण्यात येते.

माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये उच्च स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी शासनाने खालील प्रमाणे संच तयार केलेले आहेत.

माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा(इ. १० वी)

१. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधून प्रथम पाच गुणवत्ताधारक विद्यार्थी/विद्यार्थिनी
२. गुणवत्तेनुसार पहिल्या तीन मुली (वरील पाच गुणवत्ता धारका व्यतिरीक्त)
३. गुणवत्तेनुसार मागासवर्गीयामधून पहिले तीन विद्यार्थी / विद्यार्थिनी (वरील अ व ब गुणवत्ताधारक व्यतिरीक्त) असे एकूण ८८ संच आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा(इ. १२ वी)

१. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधून प्रथम पाच गुणवत्ताधारक विद्यार्थी/विद्यार्थिनी
२. गुणवत्तेनुसार पहिल्या दोन मुली (वरील पाच गुणवत्ता धारका व्यतिरीक्त)
३. गुणवत्तेनुसार मागासवर्गीयामधून पहिले दोन विद्यार्थी / विद्यार्थिनी (वरील अ व ब गुणवत्ताधारक व्यतिरीक्त)
४. विज्ञान विद्याशाखेतील पहिले दोन विद्यार्थी
५. कला विद्याशाखेतील पहिले दोन विद्यार्थी
६. वाणिज्य विद्याशाखेतील पहिले दोन विद्यार्थी असे एकूण १२० संच मंजूर आहेत.

शिष्यवृत्ती/आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेली कार्यपत्रे, सूचना, वारंवार लागू राहतील. सदर माहिती MahaDBT Portal वर उपलब्ध आहे.



शिष्यवृत्ती नवीन भंजरी:

१. संचालनालयामार्फत शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांस घरच्या पत्त्यावर पत्र पाठविण्यात येते. सदर पत्राची छायांकित प्रत संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.
२. अर्जासोबत चालू वर्षाची फी भरल्याची पावती, हॉस्टेल असल्यास त्याची फी भरल्याची पावती अपलोड करणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीचे नूतनीकरण:

१. नूतनीकरणाचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाकडून विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रथम पत्राची प्रत स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
२. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मागील वर्षात ५५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
३. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मागील वर्षात ६५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
४. अर्जासोबत चालू वर्षाची फी भरल्याची पावती, हॉस्टेल असल्यास त्याची फी भरल्याची पावती अपलोड करणे आवश्यक आहे.

- सन २०१७-१८ साठी विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचे ऑफलाईन पध्दतीने अर्ज करू नयेत. तथापी यापूर्वी सन २०१७-१८ साठी ज्या महाविद्यालयांनी / विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज उच्च शिक्षण संचालनालय यांचेकडे सादर केलेले असतील त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आवश्यक आहे. तरी महाविद्यालय/ विद्यापीठांनी संबंधित विद्यार्थ्यांना सूचना देऊन ऑनलाईन अर्ज भरणेबाबत कळविण्यात यावे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज न भरल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहिल.

- सदर शिष्यवृत्तीच्या अद्ययावत माहितीसाठी संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या सूचनांचे महाविद्यालय/विद्यापीठ यांनी वेळोवेळी अवलोकन करावे.

- विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालय/विद्यापीठ यांनी छाननी करून त्वरीत पुढील टप्प्यावर ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात यावेत.

- विद्यार्थ्यांना अर्ज भरताना येणाऱ्या महाविद्यालय / विद्यापीठ यांना अर्जावर पुढील कार्यवाही करताना येणाऱ्या तांत्रिक समस्यासाठी MahaDBT Portal वर देण्यात आलेले टोल फ्री क्रमांक व ई-मेल आय.डी यावर संपर्क साधावा.

- तसेच सर्व अधिनस्त महाविद्यालये / शैक्षणिक संस्था यांचे प्राचार्य / विभागप्रमुख यांनी त्यांच्या महाविद्यालयांतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना सदर MahaDBT Portal वरील योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सदर MahaDBT Portal बाबतचा सर्व तपशील तसेच पोस्टर आपल्या महाविद्यालयाच्या दर्शनीय सूचना फलकावर लावून सदर योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच प्रस्तूत कार्यालयाकडून आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठीही मदत करावी.

P.Bhosale
6/16/23

विभागीय सहसंचालक,

उच्च शिक्षण, कोकण विभाग, पनवेल.

प्रति,

१. प्राचार्य/संस्था प्रमुख, सर्व अधिनस्त अशासकीय अनुदानित व विना अनुदानित, कायम विना-अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व अध्यापक महाविद्यालये, जि.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग.
२. कुलसचिव / कुलगुरु, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई
३. कुलसचिव / कुलगुरु, एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ चर्चगेट, मुंबई

प्रत: मा. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११ ००१ यांना माहितीस्तव सादर





**SHURPARAKA EDUCATIONAL & MEDICAL TRUST'S
M. B. HARRIS COLLEGE OF ARTS &
A. E. KALSEKAR COLLEGE OF COMMERCE & MANAGEMENT**

AFFILIATED TO MUMBAI UNIVERSITY
ACCREDITED "B+" GRADE BY NAAC

Ref. No. _____

Translation of Circular
University of Mumbai

Date.: _____

K.V.K. / ICC / 2018 - 19/20

Circular:-

All Principals / Directors, Affiliated Aided and Unaided Arts, Commerce, Science, Law, Education, Engineering, Management Institutes, Pharmacy and Architecture, etc. Colleges (including Minority Colleges) and recognized Post Graduate Institutions as well as Department Heads / Directors of various Departments and Institutions of the University, Ratnagiri Sub-centre and Thane sub-centre are informed that letter from Joint Director, Higher Education, Mumbai Department K. Regarding the low number of scholarship holders in the University of Mumbai under Sahasam / Ushi/ Muvi / 2018-19 / 2145, dated 30th August, 2018, Hon. Principal Secretary, Higher and Technical Education has expressed displeasure. Also, instructions have been given to make all-out efforts to increase the number of scholarship beneficiary students.


For the above issue, Joint Director, Higher Education, Mumbai Division has sent a letter regarding the Scholarship Counseling Room, Scholarship Facilitation Centre. Guided vide Sasam / Ushi / Mubi / 2018-19 / 2146, dated 30th August, 2018. Detailed information about scholarship counseling room, scholarship facility center notice board etc. is provided in each college / department. Appropriate action should be taken accordingly. Also, if there is any problem related to the above scholarship, please contact the Nodal Officer (Mrs. Maya Mahadik, Mobile No. 7718056575).

Also, it is also mentioned that the contents of the above mentioned government letter should be carefully studied and the relevant scheme should be strictly implemented. The information as per the table in the letter mentioned above should be submitted to the Joint Director, Higher Education, Mumbai Division and a copy should be submitted to the Special Cell.

Along with the circular, the above letter from the Director, Higher Education, Mumbai Division is available on the website of the University www.mu.ac.in and action should be taken accordingly.

(Dr. Dinesh Kamble)

Registrar



For information and necessary action -

All Principals/Principals, Affiliated Aided and Unaided Arts, Commerce, Science, Law, Education, Engineering, Management Institutions, Pharmacy and Architecture etc. Colleges (including Minority Colleges) and recognized Post Graduate Institutions as well as Department Heads/Directors of various Departments and Institutions of the University, Ratnagiri Sub-Centre and Thane sub-center.

(Dr. Dinesh Kamble)
Registrar



Joint Director Maharashtra Govt.
Department of Higher Education, Mumbai, Mumbai
Elphiston Tantra Vidyalaya Premises, 3 Mahapalika Marg, Mumbai- 400 001.
E-mail :-jd@jdhemumbai.gov.in.

Very Urgent

1 Registrar,

University of Mumbai, Fort, Mumbai- 400 032.

2. Full Secretary, S.N.D.T. Women's University,
Churchgate, Mumbai- 400 020.

3. All government and non-government, aided, unaided,
permanent unaided, colleges.


Subject :- Various Scholarships implemented by Directorate of Higher Education

Regarding the scheme.

- Reference :-
1. Government Decision No. Miscellaneous-2017/P.No. 332/Tanshi-4, dated 07/10/2017.
 2. Government Decision No. Miscellaneous-2017/Q.No.332 Part-3/Tanshi-4, dated 07/08/2018.
 3. Directorate letter no. Ushisam/ Shishya 2018 / EBC / 9085, dt. 13/8/2018-
 4. This office letter no. Sahas / Ushi/Mumbai/ 2018-19/1690. Dated 05/7/2018.
 5. On 26/7/2018 in the meeting of the Principal of this Department at Mumbai University given letter.
 6. On 23/8/2018 Hon. Instructions issued by Principal Secretary, Higher and Technical Education

Through this letter, you are informed that you have been informed from time to time about the various scholarships implemented by the Directorate of Higher Education in our department. We have been informed about the government decision as well as the directives of the directorate, through the circular and also in the meeting regarding the scholarship

The scholarship eligible students are advised not to be deprived of the scholarship and also to resolve the difficulties and doubts they face at every level. Nodal officers have been appointed at Joint Director's Office, Mumbai as well as Mumbai University to solve the problems arising in this regard.



A meeting was held on 26/7/2018 at Mumbai University regarding the effective implementation of the scholarship. In this meeting, a total of 122 principals of Mumbai and Panvel divisions and their representatives have been given information and instructions regarding the scholarship.

In the meeting held on 23/7/2018 Hon. The Principal Secretary, Higher and Technical Education expressed deep displeasure over the very low number of scholarship beneficiaries in the Mumbai division last year. Also instructions have been given to increase the maximum number of students benefiting from this scholarship. Maximum number of students benefiting from scholarships implemented through the Directorate of Higher Education

All efforts should be made to increase.

Joint Director

Department of Higher Education, Mumbai



Government of Maharashtra

Joint Director,

Department of Higher Education, Mumbai, Mumbai

Elphiston Tantra Vidyalaya Premises, 3 Mahapalika Marg, Mumbai- 400 001.

Web :- jdhemumbaisholarship@gmail.com. e-mail:-jd@jdhermumbai.gov.in.

Phone & Fax: 022-22656600..

Sl.No.Sahase/Ushi/Movie/2018-19/2

very urgent

1. Full Secretary

University of Mumbai, Fort, Mumbai- 400 032.

2. The Registrar,

SNDT Women's University,

Churchgate, Mumbai- 400 020

3. All government and non-government, aided, unaided, permanent unaided, colleges,

Subject:- Effective implementation of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme

According to the above topic, it is indicated that the Prime Minister Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme implemented through the Higher Education Department and Dr. Assistance is required for effective implementation of Punjabrao Deshmukh Hostel Subsistence Scheme and other similar scholarship schemes as well as for reaching the benefit of the scheme to the eligible beneficiaries. Accordingly, the following actions should be taken immediately at the college/university level

1. Scholarship Counseling Room-

A three-member scholarship counseling cell should be established at every college as well as university level with the help of professors, one of whom should be a woman member. The students of Mahavidya can get the benefit of some scholarships. The Scholarship Counseling Room will be responsible for educating the students regarding the nature of the scholarship and the related courses and solving their problems.

The said counseling room will be open for half an hour before the regular college hours and half an hour after the college hours. If possible, a one-day counseling workshop should be organized for all the students and their parents in the college.

2. Scholarship Facilitation Centre-

Every college should set up a separate computer room for filling the scholarship applications and provide free computer facilities for filling online applications in the scholarship facility.

- Applications are to be filled by the students themselves.
- The college should not charge any fees from the student for the same.



TRUE COPY

Principal

Shurparaka Educational & Medical Trust's
M. B. Harris College of Arts &
A. E. Kaisekar College of Commerce & Management
Naliosopara (E); Tal. Vasai, Dist. Palghar - 401 203

3. Information Panel

- Plaque of Raj Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Scheme and Panjabrao Deshmukh Hostel Subsistence Allowance Scheme in size 1 foot (male) in front of college (Sample is attached)
- Dt. By letter dated 27/6/2018 we have given guidelines to all the colleges for eligible students from economically weaker sections under the Raji Chhatrapati Shahu Maharaj Tuition Fee Scholarship Scheme as per Government Decision dated 07/10/2017 and some new courses have been included. As per the decision of the said government, the benefit of this scheme is given to the eligible beneficiaries from economically weaker sections.
- As per Government decision dated 31/03/2018, the income limit has been increased from Rs.6.00 lakhs to Rs.8.00 lakhs from the year 2018-19.
- Issues in Government Decision dated 07/10/2017 Fr. 42. Otherwise, the tuition fee scholarship amount due to the students under the said scheme shall be paid in advance by the concerned students at the time of admission.
- The above list should be implemented immediately and the completion report should be submitted to this office, and the information of the total (unaided. aided/permanent unaided) students of the college should be presented in the following table considering the present situation in view of planning for the next year 2018-19. For the academic year 2018-19, the current status of total enrolled students (aided unaided/permanent unaided) students should be presented in the following table.
- Current Total Enrolled Students (Unaided) for the academic year 2018-19
- Aided/Permanent Unaided) Student Information.
The above list should be implemented immediately and the completion report should be submitted to this office, and the information of the total (unaided. aided/permanent unaided) students of the college should be presented in the following table considering the present situation in view of planning for the next year 2018-19. For the academic year 2018-19, the current status of total enrolled students (aided unaided/permanent unaided) students should be presented in the following table.
Current Total Enrolled Students (Unaided) for the academic year 2018-19
Aided/Permanent Unaided) Student Information.

Number of students admitted in open category

Income less than lakhs	Income 1 lakh to 8 lakh	Income more than 8 lakhs	Total




Joint Director
Department of Higher Education, Mumbai

दि. 26/7/2018 रोजी मुंबई विद्यापीठ येथे शिष्यवृत्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये मुंबई तसेच पनवेल विभागातील एकूण 122 प्राचार्य तसेच त्यांचे प्रतिनिधी यांना शिष्यवृत्तीबाबत माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत.

दि. 23/7/2018 रोजी झालेल्या सभेमध्ये मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण यांनी मुंबई विभागामध्ये मागील वर्षी शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थी संख्या फार कमी असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच यावर्षी शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थी संख्या जास्तीत जास्त वाढविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थी संख्या जास्तीत जास्त वाढविण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावेत.



सहसंचालक,
उच्च शिक्षण, मुंबई विभाग, मुंबई



महाराष्ट्र शासन

सहसंचालक,

उच्च शिक्षण, मुंबई विभाग, मुंबई

एलफिस्टन तंत्र विद्यालय आवार, ३ महापालिका मार्ग, मुंबई- ४०० ००१.

e-mail :- jd@jdhemumbai.gov.in.

:- jdhemumbaischolarship@gmail.com

Web :- jdhemumbai.maharashtra.gov.in

फोन & फॅक्स :- ००२-

२२६५६६००.

क्र. सहसं/उाश/मुवि/२०१८-१९/ २९४६

दिनांक :- ३०-०६-२०१८

अतितात्काळ

प्रति,

1. कुलसचिव,
मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई-400 032.
2. कुलसचिव,
एस एन डी.टी. महिला विद्यापीठ,
घघंगेट, मुंबई- 400 020.
3. सर्व शासकीय व अशासकीय, अनुदानित,
विना अनुदानित, कायम विना अनुदानित,
महाविद्यालये.

विषय :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरून सूचित करण्यात येते की, उच्च शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणा.या राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना व डा. पंजाबराव देशमुख घसतिगृह निवांभता योजना आणि अन्य तत्परम शिष्यवृत्ती योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच पात्र लाभार्थीपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याचा दृष्टीने महाविद्यालयीय व संशोधन उभारणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाविद्यालय/ विद्यापीठे स्तरावर तातडीने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी

1. शिष्यवृत्ती समुपदेशन कक्ष-

प्रत्येक महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर प्राध्यापकांच्या सहकार्याने त्रिसदस्यीय शिष्यवृत्ती समुपदेशन कक्षाची स्थापना करावी. त्यापैकी एक महिला सदस्य असाव्यात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोणकोणत्या शिष्यवृत्तीच्या लाभ मिळू शकतो, त्या शिष्यवृत्तीचे स्वरूप व अनुषंगिक बाबीसंदर्भात विद्यार्थ्यांना उद्बोधन करणे व त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याचे कार्य प्रस्तुत शिष्यवृत्ती समुपदेशन कक्ष करेल.

सदर समुपदेशन कक्ष हे महाविद्यालयाच्या नियमित वेळेपूर्वी अर्थात तास व महाविद्यालयाच्या वेळेनंतर अर्थात तास सुरू राहिल शक्य झाल्यास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करावे

2. शिष्यवृत्ती सुविधा केंद्र-

प्रत्येक महाविद्यालयाने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संगणक कक्ष उभारावा व शिष्यवृत्ती सुविधा केंद्रात ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता संगणक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून द्यावी.

- अर्ज हे स्वतः विद्यार्थ्यांनीच भरावयाचे आहेत.
- महाविद्यालयाने त्याकरीता विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारू नये.

3. सूचना फलक-



- राजकी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना व ही पंजाबराज देशमुख वसतिगृह निधीत भूत संश्लेषाची माहिती तसेच शासन पत्रक 3X9 फूट (बैनर) या आधारात महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लोंबण्यात यावा (साक्षर नमुना जोडला आहे.)
- दि.27/6/2018 च्या पत्रान्वये आपण सर्व महाविद्यालयांना दि.07/10/2017 च्या शासन निर्णयानुसार राजकी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांसाठी मागदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत तसेच काही नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ विला जातो.
- दि.31/03/2018 च्या शासन निर्णयानुसार सन 2018-19 पासून उत्पन्नाची मर्यादा रु.6.00 लाख करून रु.8.00 लाख करण्यात आली आहे.
- दि.07/10/2017 च्या शासन निर्णयामधील मुद्दा क्र 42 अन्वये सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांस अनुज्ञेय असणाऱ्या शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम ही संबंधित विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी आगाऊ स्वरूपात घेऊ नये व विद्यार्थ्यांची पिढळणूक होणार नाही याची योग्य ती खात्री शैक्षणिक संस्था करेल. तसेच संबंधित पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांस डोबोटाद्वारे अनुज्ञेय शिष्यवृत्तीची रक्कम ही त्यांनी त्यांच्या महाविद्यालयास शुल्कपोटी तात्काळ अदा करावी व याची सर्व जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्यांची असेल.

तसेच दि. 05/07/2018 च्या पत्रान्वये देखील आपण सर्व महाविद्यालयांना याबाबत पुनरुच फळविले आहे उच्च शिक्षण विभागामार्फत देण्यात येणा-या अकरा शिष्यवृत्तींची माहिती फलकावर सूचना लावण्यात यावी (साक्षर संक्षिप्त माहिती जोडली आहे.)

यरील बाबीची तात्काळ अंमलबजावणी करून तसा पुर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा तसेच पुढील सन 2018-19 च्या नियोजनाच्या दृष्टीने आजरोजीची सद्यस्थिती विचारात घेऊन महाविद्यालयाच्या एकूण (अनुदानित/विना-अनुदानित/कायम विना-अनुदानित) विद्यार्थ्यांची माहिती पुढील तक्त्यात सादर करावी. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरिता आजरोजीचा सद्यस्थितीतील प्रवेशित एकूण विद्यार्थी (अनुदानित/विना-अनुदानित/कायम-विना अनुदानित) विद्यार्थ्यांची माहिती पुढील तक्त्यात सादर करावी.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरिता आजरोजीची सद्यस्थितीतील प्रवेशित एकूण विद्यार्थी (अनुदानित/विना-अनुदानित/कायम-विना अनुदानित) विद्यार्थ्यांची माहिती.

खुल्या प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थी संख्या			
उत्पन्न लाखापेक्षा कमी	उत्पन्न लाख ते 8 लाख मधील	उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त	एकूण

S. S. S.
सहसंचालक,
उच्च शिक्षण, पुणे विभाग, पुणे

सोबत-

- योजनांची माहिती दर्शक बॅनरचे प्रारूप.
- उच्च शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणा-या अकरा शिष्यवृत्तीच्या संक्षिप्त माहितीचा तक्ता.
- शिष्यवृत्ती संदर्भातील महत्वाचे शासन निर्णय.



उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबोविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनाच्या शिष्यवृत्ती रकमेबाबतची माहिती.

अ.क्र.	योजनेचे नांव	शिष्यवृत्ती रक्कम
१	एकलव्य आर्थिक सहाय्य	५०००/- रु. १५
२	गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य	१. प्रवेश शुल्क - १०० टक्के २. सत्र शुल्क - १०० टक्के ३. भोजन शुल्क - १५० रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता - १५०० रु. ४. वैद्यकीय खर्च - विद्यार्थ्यांचा झालेला खर्च किती रु. १२० यापेकी जो रक्कम जास्त असेल अशी रक्कम. ५. परीक्षा शुल्क - १०० टक्के ६. शिक्षण शुल्क - १०० टक्के ७. ग्रंथालय शुल्क - १०० टक्के ८. पुस्तके व इतर स्टेशनरी साहित्य - a) ११ वी, १२ वी - ३०० रु. वार्षिक b) पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम (science, veterinary and agriculture अभ्यासक्रम वगळून) - ५०० रु. वार्षिक c) पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम (science, veterinary and agriculture अभ्यासक्रमासाठी) - ७०० रु. वार्षिक d) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम - १००० रु. वार्षिक e) पदवीका अभ्यासक्रम - ५०० रु. वार्षिक ९. वसतीगृह शुल्क - ६०० रु. वार्षिक १०. प्रयोगशाळा शुल्क - १०० टक्के ११. जिमखाना शुल्क - १०० टक्के
३	राज्यशासनाची शिक्षणा अधिछात्रवृत्ती	२५० रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता २५०० रु. १५
४	शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती	७५० रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता ७५०० रु. तसेच १००० रु. वार्षिक सादिलवार खर्च असे एकूण ८५०० रु. वार्षिक Phd.
५	जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती	८००० रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता ८०,००० रु. तसेच १०,००० रु. वार्षिक सादिलवार खर्च असे एकूण ९०,००० रु. ७
६	राज्यशासनाची खुला गुणवत्ता शिष्यवृत्ती	१०० रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता १००० रु.
७	गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रजावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती	१०० रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता १००० रु. ५५५
८	शासकीय विद्यार्थिनिकेतन शिष्यवृत्ती	११ वी १२ वी - १०० रु. प्रमाणे दहा महिन्याकरिता - १००० रु. पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम - १५० रु. प्रमाणे दहा महिन्याकरिता - १५०० रु.
०९	राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग -२)	प्रत्यक्ष शिक्षण शुल्क किती रु. ५००० यापेकी जो रक्कम कमी असेल अशी रक्कम. सदर शिष्यवृत्तीची रक्कम संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते.
१०	माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य	१. प्रवेश शुल्क - १०० टक्के २. सत्र शुल्क - १०० टक्के ३. ग्रंथालय शुल्क - १०० टक्के ४. प्रयोगशाळा शुल्क - १०० टक्के ५. शिक्षण शुल्क - लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयाकडून आकारली जात नाही. तसेच संबंधित महाविद्यालयास सदरची रक्कम देण्यात येत नाही (सदर शिष्यवृत्तीसाठी केवळ शासकीय, अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थीच पात्र आहेत.)



११

राजर्षी छत्रपती शाहू महाराज
शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

सदर योजनेसाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व निर्वाह भत्ता खालील प्रमाणे लाय्य वय आहेत.

१. शिक्षण शुल्क :-

उत्पन्न मर्यादा	शुल्क प्रकार	अभ्यासक्रम			
		शासकीय	अशासकीय अनुदानित	अज्ञात अनुदानित (टप्पा अनुदानित विना अनुदानित)	वायम विना अनुदानित
व्यावसायिक अभ्यासक्रम					
रु. २.५० लाख पर्यंत	शिक्षण शुल्क	१०० %	१०० %	५० %	५० %
रु. २.५० लाख ते रु. ८ लाखापर्यंत	शिक्षण शुल्क	५० %	५० %	५० %	५० %
विगर व्यावसायिक अभ्यासक्रम					
रु. ८ लाखापर्यंत	शिक्षण शुल्क	१०० %	१०० %	१००	१००

२. परीक्षा शुल्क :-

व्यावसायिक अभ्यासक्रम	शासन नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काच्या ५० टक्के
विगरव्यावसायिक अभ्यासक्रम	शासन नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काच्या १०० टक्के

३. निर्वाह भत्ता :- ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी.

उत्पन्न मर्यादा	अभ्यासक्रम	शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांकरिता अनुज्ञेय निर्वाह भत्ता
रु. १.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी	व्यावसायिक अभ्यासक्रम (अल्पमूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजुरांचे पाल्य वगळून)	रु. ३०००/-
	विगरव्यावसायिक अभ्यासक्रम	रु. २०००/-





आपले
सरकार

महाDBT

1. Rules for application for re-applying any scheme In A.Y. 2018-19

Before applying application to any scheme for A.Y. 2018-19

all your applications from previous year i.e. A.Y. 17-18 should be disposed. Disposed means the status of the application must be Approved, Rejected, Allotted or Disbursed. Please note, you cannot apply the application for A.Y. 2008-19 if your application is in under scrutiny or send back status.

As we have clarified the cases below, the applicant must follow the steps as per your applicable case.

➤ Case-1

Fresh Student to the Portal for AY 2018-19

- ✓ Applicant should register on MahaDBT Portal
- ✓ Applicant should login into MahaDBT Portal
- ✓ Applicant should create his/her profile
- ✓ Applicant should apply for scheme

➤ Case-2

Last year Passed (A.Y. 2018-19) Students or Students with Gap & also benefits received Students


Scenario-1: Fresh Application- (Previous year all the applications disposed)

- ✓ Applicant should register on MahaDBT Portal
- ✓ Applicant should login into MahaDBT Portal
- ✓ Applicant should create his/her profile
- ✓ Applicant should apply for scheme

Scenario-2: Re-Apply Case- (Scrutiny desk sent back the application to re-apply)

- ✓ Applicant will have to update the required information in the profile or scheme specific as requested by the scrutiny
- ✓ Applicant have to re-apply application
- ✓ Application Scrutiny should be completed
- ✓ Allotment will be done





आपले
सरकार

महाDBT

➤ **Case-3**

Last year Passed (A.Y.2018-19) Students but Scrutiny still Pending for AY 2018-19

- ✓ Application scrutiny should be completed
- ✓ Application allotment will be done
- ✓ Applicant will be able to apply for A.Y. 2018-19

➤ **Case-4**

Reapply Pending Student (A.Y.2018-19) {Both Schemes Specific & Profile related changes}

- ✓ Applicant will have to update the required information in the profile or scheme specific as requested by the scrutiny
- ✓ Applicant have to re-apply application
- ✓ Application scrutiny should be completed
- ✓ Application allotment will be done
- ✓ Applicant will be able to apply for A.Y. 2018-19

➤ **Case-5**

Non Aadhaar Registered Student (A.Y. 2018-19) if updated Aadhaar then 1 step back

- ✓ If applicant update to Aadhaar then again scrutiny by last concern desk
- ✓ Application allotment will be done
- ✓ Applicant will be able to apply for A.Y. 2018-19





आपले
सरकार

महाDBT

2. Guidelines for changing profile and submitting applications for the new academic year, for candidates already registered in the portal

Dear Applicant,

In order to apply the scheme for new academic year, make sure below changes should be done in your user profile (Note: User profile is in editable format)

Step 1:- Personal Information: If any updation done in your aadhaar card then in Personal information tab click on Update Profile as per Aadhaar.

Step 2:- Address Information: Update address information Correspondence Address Details.(Only if Required)

Step 3:- Other Information: Update Other information.(Only if Required)

Step 4:- Current course:1. In Current Course Section following details needs to be updated.

Example I:- If your current course was first year pursuing for A.Y 2018-19 then for A.Y 2019-20 follow the below steps

1. Click on delete button to delete the entirely filled pursuing course information and again fill all details of last year pursuing course and select as completed and then fill current year pursuing course details accordingly
2. Enter Percentage
3. Select from drop down for Result
4. Upload Mark sheet.
5. Add Second year details as pursuing
6. Update Admission date
7. Update fees paid
8. Upload fee receipt

Example II:- If the Applicant Current course for Under Graduate Course was last year pursuing and now applicant is pursuing his first year Post Graduate Course then follow below step.

1. Delete all Under Graduate Course details from Current course and put the same in Past qualification.
2. In current course for A.Y 2018-19 Insert first year Post Graduate Course details.





आपले
सरकार

महाDBT

Example III:- If Applicant changes his course for first year even after receiving scholarship for his old course.

1. Delete all details from Current course.
2. Add New Details in Current Course.

Step 5:-Past Qualification: Make the changes in the past qualification (if applicable). **Step 6:-Hostel Details:** Make the changes in the Hostel Details(if applicable).



University of Mumbai



Reminder - I
Formation of Advisory Committee
to look into the matter relating to
reservation as well as other
Educational Programme for SC/ST.

No. Special Cell/ ICC/2018-19/29
Date - 11th March, 2019


CIRCULAR -

Attention of the Heads / Directors of the University Departments/Centres and Principals/Directors of the Affiliated Colleges/Conducted Colleges (Aided and Unaided) in Humanities, Commerce & Management, Science & Technology and Inter-disciplinary is invited to the Circular No. Special Cell/ ICC/2018-19/05 Date - 14th June, 2018 wherein it was requested to constitute an Advisory Committee under the Chairmanship of the Head/Director/Principal of the University Departments/Centres/Affiliated Colleges to look into the matter relating to reservation as well as other Educational Programme for Scheduled Castes, Scheduled Tribes.

It was also requested to communicate to the University the action taken in this behalf. So far the reports in this regards not yet received. In view of the above they are requested to submit action taken report to The Deputy Registrar, Special Cell, University of Mumbai, Fort, Mumbai - 400 032 or e-mail on the address dr.specialcell@fort.mu.ac.in.


The circular is uploaded on the University website www.mu.ac.in.

Place - Mumbai.
Date - 11th March, 2019


(Dr. Ajay Deshmukh)
Registrar

To,
The Heads / Directors of the University Departments/Centres and Principals/Directors of the Affiliated Colleges/Conducted Colleges (Aided and Unaided) in the faculties of Humanities, Commerce & Management, Science & Technology and Inter-disciplinary for information and necessary action.




(Dr. Ajay Deshmukh)
Registrar

University of Mumbai



Formation of Advisory Committee to look into the matter relating to reservation as well as other Educational Programme for SC/ST.

No. Special Cell/ ICC/2018-19/05

Date - 14th June, 2018

CIRCULAR -


Attention of the Heads / Directors of the University Departments/Centres and Principals/Directors of the Affiliated Colleges/Conducted Colleges (Aided and Unaided) in Humanities, Commerce & Management, Science & Technology and Inter-disciplinary, the Deputy Registrar, (UG, PG & Thesis Section), Deputy Registrar, Affiliation Section is invited that as suggested by the University Grants Commission, vide letter NO.F.2-1/88 (SCT) dated 26th March, 1998 (Copy Enclosed) to constitute an Advisory Committee under the Chairmanship of the Head Director/Principal be set up /form in the Department /Centres / Colleges to look into the matter relating to reservation as well as other Educational Programme for Scheduled Castes, Scheduled Tribes.

The Committee should meet at least once in a quarter and more frequently according to the need. There is a need for this committee to meet after the admission process is completed but before the admission is closed to take stock of the fulfillment of the reservation and to take corrective steps in time before admission is closed. The Committee should be made effective by including in it members of the teaching staff of the University/College who belong to Scheduled Castes, Scheduled Tribes and who have been taking interest in the educational reservation and educational progress of the SC/ST, and also been taking interest in the welfare of the backward classes.


They are further requested to constitute an Advisory Committee and implement other educational programme as per UGC letter dated 26th March, 1998 and communicate to the University the action taken in this behalf.

The circular alongwith enclosure of the above UGC letter is uploaded on the University website www.mu.ac.in.

Place - Mumbai.
Date - 14th June, 2018


(Dr. Dinesh Kamble)
I/C Registrar

To,
The Heads / Directors of the University Departments/Centres and Principals/Directors of the Affiliated Colleges/Conducted Colleges (Aided and Unaided) in Humanities, Commerce & Management, Science & Technology and Inter-disciplinary, the Deputy Registrar, (UG, PG & Thesis Section), Deputy Registrar, Affiliation Section for information and necessary action.



Encl:

Prof. S. K. KHANNA
Secretary,
Do.No.F. 2-1/88 (SCT)

University Grants Commission,
Bahadurshah Zafar Marg,
NEW DELHI - 110002.
26th March, 1998.

Dear Sir,

As you are aware policies and programmes for providing facilities to Scheduled Castes / Tribes in Universities and colleges have been laid down by the Govt. of India and UGC respectively. With this in view the University Grants Commission has also set up Cells in most of the Universities for strengthening the implementation machinery for monitoring evaluation and Planning of the policies of the Govt. of India as also the programmes of the UGC. UGC provides 100% assistance for such Cells as per norms laid down in this regard.

It is extremely important that policies and programmes for SCs/STs are implemented effectively and for this purpose the Commission requests the university to appoint a Standing Committee under the Chairmanship of the Vice-Chancellor of the University and including 2-3 Professors, 3-5 Principals in the case of affiliating University, 1-2 Readers, 1-2 Lecturers, a representative of the State Government with the Deputy Registrar in-charge of SC/ST Cell as Member-Secretary. Wherever such cell has not been established so far another appropriate officer may work as the Member Secretary of the Committee.

As far as possible there should be adequate representation of SCs / STs on this Committee.

The terms of reference of the Committee would broadly relate to (i) monitoring, evaluation and planning measures for ensuring effective implementation of the Policies and programmes of the Govt. of India, UGC and State Govt. in respect of SC/ST, and (ii) to suggest follow up measures for achieving the objectives and targets laid down by the Govt. of India, UGC and State Govt. in this regard.

The Committee meets at least two times a year and the report of the Committee is considered by the appropriate university authority.

Contd.....2/-.



--2--

The report of the Committee alongwith the action taken by the University may then be sent to the UGC, Govt. of India and to the State Govt. (in the case of State University).

A similar mechanism may also be instituted at the college level where a Committee under the Chairmanship of the Principal monitors the implementation of such programs / Policies. The Committee at the University level will also consider the reports made available by the colleges.

The Deputy Registrar of the SC/ST Cell may be designated as the Liaison Officer for programmes of policies relating to SCs / STs. Universities where such Cells have not yet been established so far may depute any other appropriate officer for this purpose. The name of the Liaison Officer may be communicated to the UGC.

The Universities having Cells on SCs / STs are also requested to kindly take appropriate measures to activate the Cells in the light of the guidelines of the UGC so as to enable them to function as powerful instruments for ensuring effective implementation, monitoring, evaluating and follow up measures in respect of SC/ST Programmes.

The UGC will be glad to consider the proposal of any university where such Cells have not been set up so are.

The receipt of this letter may kindly be acknowledged.

Thanking you.

Yours faithfully,
Sd/-
(S.K. KHANNA)





Association of Non-Government Colleges, Mumbai
(Under Societies Registration Act, 1860, Registration No. 545 dt. 27.10.89)

Prin. Dr. M.G. Shirhatti – President Emeritus
9322293394

Prin. Dr. T.A. Shiware
Chairman
9867776669

Prin. Dr. M.S. Kurhade
President
9869017725

Prin. Dr. Ajay Bhamare
Secretary
9833552608

Prin. Dr. Madhu Nair
Treasurer
9969015403

Prin. S.G. Chitale
Chairman,
Advisory Board
9702789111

Prin. N.M. Rajadhyaksha
Chairman,
Legal Aid Cell
9869487411

To,
The Principal,


14.12.2018

Sub: ANGC Scholarship for the A.Y 2018-2019

Dear Principal Colleague,


The subcommittee of ANGC Scholarship to the students decided that every rural College should give 25 students name (60% girls and 40% boys students) and urban College should give 15 students name (60% girls and 40% boys students). Further it was decided to give this year Rs. 2000/- per students. Preferably students of first & second year. Please submit the form on or before 31st January 2019 to the undersigned.

Dr. T. A. Shiware
Director
Wilson College
Chowpatty Sea Face Road,
Opp: Girgaon Chowpatty,
Charni Road West
Mumbai 400 007
Email: tshiware@gmail.com
Mob: 9867776669



With warm regards,

Sd/-
Dr. T. A. Shiware
Chairman, ANGC



*Address for Correspondence : Vidyapeeth Vidarthi Bhavan, Club House, 'B' Road, Churchgate, Mumbai 400 020 or Prin. Dr. Snehal Donde, 19-C, 603, Garden Hill Society, New MHADA Colony, Film City Road, Dindoshi, Goregaon (East), Mumbai – 400 065.
E-mail Address: angcmumbai@gmail.com, principal.pndc@gmail.com, dsnehal67@yahoo.co.in Website: www.angc.org.in*



Association of Non-Government Colleges, Mumbai
(Under Societies Registration Act, 1860, Registration No. 545 dt. 27.10.89)

Prin. Dr. M.G. Shirhatti – President Emeritus
☎9322293394

Prin. Dr. T.A. Shiware
Chairman
☎9867776669

Prin. Dr. M.S. Kurhade
President
☎9869017725

Prin. Dr. Ajay Bhamare
Secretary
☎9833552608

Prin. Dr. Madhu Nair
Treasurer
☎9969015403

Prin. S.G. Chitale
Chairman,
Advisory Board
☎9702789111

Prin. N.M. Rajadhyaksha
Chairman,
Legal Aid Cell
☎9869487411

Ref. No. ANGC / 2018-19 / Welfare Fund /

Date: 14th December, 2018.

To,
The Principal,

Sub.: Scholarship from ANGC Educational and Welfare Fund.

Dear Principal Colleague,

Wish you a happy and prosperous 2019 and Greetings from ANGC.

You are aware that the ANGC Educational and Welfare Fund has been helping needy students since a very long time and would like to continue with ANGC Scholarships to students who are not entitled for any other scholarship.

Please bring the scholarship scheme to the notice of the students, and make available photocopies of the enclosed form to the applicants.

I request you to appoint a senior member of your staff to scrutinize application form of students concerned and arrange them in order of preference giving weightage as per the following criterion:

1. ANGC Scholarship is only for those students who are not availing any other Scholarship / Free ship and pursuing a programme in B.Com/ B.Sc/ B.A. / Unaided Undergraduate Programs like BMS/ B.E/B.Sc (IT) etc
 2. Preference will be given to girl students.
 3. Scholarship is meant for students who are economically backward and deserving.
- Your judgment in this matter is extremely valuable to us.

We sincerely appeal to you to impress upon the students to submit the applications with all the required documents. Further kindly ensure that applications of students who have already applied for any other scholarships / free ships are not forwarded. Also attached along with is a format for submission. Colleges are required to prepare the summary of applications received in EXCEL (separate for GIRLS and BOYS in the order of preference) and mail to tshiware@gmail.com. Please also submit a hardcopy to below mentioned address by 31st January 2019.

NO APPLICATION WILL BE ACCEPTED AFTER 31st JANUARY, 2019.

Please remember that without soft copy of students' Information in EXCEL format, application form will not be processed. This would help us to compile the data and distribute the scholarship faster.

Please forward application to

Dr. T. A. Shiware

Director

Wilson College

Chowpatty Sea Face Road,

Opp: Girgaon Chowpatty,

Charni Road West

Mumbai 400 007

Email id : tshiware@gmail.com

Hoping for a positive and encouraging response,

With warm regards,

Sd/-

Dr. T. A. Shiware
Chairman, ANGC



Documents to be obtained from students and kept with the College Principal

APPLICATION FORM FOR SCHOLARSHIP FROM EDUCATIONAL AND WELFARE FUND
(Last date of submission: 31st JANUARY, 2019)

The Hon. Chairman,
ANGC Educational and Welfare Fund.

PHOTOGRAPH

Sir,

I give below my bio-data seeking help from the Fund:

- Name: Shri./Smt./ Kum.:

Surname First Name Father's Name Mother's
Name

- Residential Address : _____

- Name & address of College: _____

- Class in which studying: _____
- Last exam passed: _____ (Month & Year: _____)

FAMILY DETAILS

- Name of the guardian: _____
- Relationship with the applicant: _____
- Occupation: _____
- Academic qualifications of the guardian: _____
- No. of family members: _____
- No of earning members: _____
- Total annual income of the family: _____
- No of family members studying: _____



PERSONAL DETAILS

- Are you employed? **Yes/No**
- Do you attend any coaching classes? **Yes/No**
- If yes, give Details: _____
- Have you applied for EBC/BC/Freeship/Scholarship? **Yes/no**
- Have you applied for any other scholarship in the current year? **Yes/No**
- If yes, give details: _____
- Did you receive the above scholarship last year? **Yes/No**
- If yes, give details: _____
- Did you receive ANGC scholarship last year? **Yes/No**

ENCLOSURES:

- 1) Bonafide certificate of the College
- 2) Certified copies of:
 - (a) Marksheet of the last examination
 - (b) Identity Card
 - (c) Income certificates of all the earning members of the Family
 - (d) Receipts

FEES PAID : ----- RECEIPT No-----AMOUNT'

I am aware that my application will be rejected if any or all of the above enclosures are not attached or the information given is wrong / incomplete.

I request you to consider my application.

Yours faithfully,

Signature and Name of applicant: _____



[Handwritten signature in blue ink]

ENDORSEMENT BY THE PRINCIPAL

I hereby state that the information given by Shri./Smt./Kum.: _____
is correct to the best of my knowledge.

**College Stamp
Principal**

Signature of the

NOTES:

- i. Application forms must be duly filled in and completed in all respects.
- ii. Incomplete forms will not be entertained.
- iii. Only those forms which are forwarded by the Principal will be accepted.
- iv. Under Graduate students from Affiliated Colleges of University of Mumbai are eligible to apply.
- v. **Forms completed in all respects must reach Principal Dr. T A Shiware, Director, Wilson College, Chowpatty Sea Face Road, Opp: Girgaon Chowpatty, Charni Road West, Mumbai 400 007 on or before 31st January, 2019.**
- vi. ANGC has the Right to reject the application/s without assigning any reason

DOCUMENTS REQUIRED

A. From Students:

1. ATTESTED COPY/COPIES OF FEE RECEIPT/S
2. PHOTOGRAPH.
3. COMPLETED APPLICATION FORM.
4. VALID INCOME PROOF.

B. From College:

1. BONAFIDE CERTIFICATE
2. APPLICATION FORMS DULY SIGNED BY THE PRINCIPAL
3. HARD COPY/ PRINT OUT OF STUDENTS' INFORMATION IN EXCELSHEET AND SOFT COPY OF THE SAME BY EMAIL TO CHAIRMAN, ANGC by email id tshiware@gmail.com
4. CONSOLIDATED LIST OF STUDENTS WITH INDIVIDUAL
5. SIGNATURE, COUNTERSIGNED BY THE PRINCIPAL WITH COLLEGE SEAL



RENEWAL OF MEMBERSHIP

Dear Principal,

Colleges that have not renewed their Membership for the Academic Year 2018-19 are requested to pay the Annual Membership Fee of Rs 1,000/- (Rupees One Thousand Only) by NEFT latest by 31st January 2019 to

SB Account No. 422688236

Account Name: ANGC

Address: Indian Bank, Siddharth Nagar Branch, Near Vivek Vidyalaya Goregaon West, Mumbai 400 062

IFS Code: IDIB000S128

Thank you,

Yours sincerely,

Dr. T. A. Shiware
Chairman
ANGC



SCHEME OF 'POST-MATRIC SCHOLARSHIP' FOR STUDENTS BELONGING TO THE MINORITY COMMUNITIES

1. BACKGROUND

The Prime Minister's New 15 Point Programme for the Welfare of Minorities was announced in June, 2006. It provides that a post-matric scholarship scheme for meritorious students from minority communities would be implemented.

2. OBJECTIVE

The objective of the scheme is to award scholarships to meritorious students belonging to economically weaker sections of minority community so as to provide them better opportunities for higher education, increase their rate of attainment in higher education and enhance their employability.

3. SCOPE

The scholarship is to be awarded for studies in India in a government or private higher secondary school/college/university, including such residential institutes of the Government and eligible private institutes selected and notified in a transparent manner by the State Government/Union Territory Administration concerned. It will also cover technical and vocational courses in Industrial Training Institutes/ Industrial Training Centres affiliated with the National Council for Vocational Training (NCVT) of classes XI and XII level including Polytechnics and other courses (any course of less than one year duration is not covered under this scheme; Certificate courses are also not covered).

4. ELIGIBILITY

Scholarship will be awarded to the students who have secured not less than 50% marks or equivalent grade in the previous final examination and the annual income of whose parents/guardians from all sources does not exceed Rs.2.00 lakh.

11. DISTRIBUTION

Muslims, Sikhs, Christians, Buddhists, Jain and Zoroastrians (Parsis) have been notified as minority communities under Section 2 (c) of the National Commission for Minorities Act, 1992. A total of five (05) lakh scholarships are targeted to be distributed as 'Fresh' Scholarships, besides, Renewal scholarships. The distribution of scholarship among the States/Union Territories will be made on the basis of population of minorities in the States/Union Territories as per Census 2001 for 2017-18 and as per the population of minorities in the States/Union Territories of Census 2011 for 2018-19 and 2019-20 (as per Appendices- A & B).

EARMARKING

5. i) 30% scholarship is earmarked for girls students of each minority community in a State/UT which is transferable to male students of that community in case of non-availability of female students in that community in the concerned State/UT. 30% is the floor and not the ceiling for eligible girl students.



community in other States/UTs strictly in accordance with merit and without disturbing the national ratio. Any unutilized community quota shall be distributed amongst other communities again in accordance with merit and without affecting the overall national quota.

- iii) A student residing in a particular State/UT will be entitled for scholarship under the quota of that State/UT only irrespective of his/her place of study.

7. SELECTION PROCEDURE

Fresh - As the number of scholarships for minorities available in a year is fixed and limited, it is necessary to lay down preference for selection. Inter-se selection weightage is to be given to poverty rather than marks (the applicant is required to submit an income certificate as per para-11(ii)). In case of same income, merit shall be generated from 'Date of Birth' criteria of applicant (senior is preferred).

Renewal - There is no merit list generation for renewal cases. Renewal applicant will get the scholarship if one has obtained 50% in his/her previous year's examinations (at the same institute and in same course) and his/her application is verified by all authorities (as designated by Ministry of Minority Affairs) and approved by State Governments/UTs.

8. DURATION

The scholarships shall be provided for the entire course of the academic year. Maintenance allowance will be given as fixed lump sum amount in an academic year (as per para-9 below) for 2017-18 to 2019-20.

9. RATES OF SCHOLARSHIP

Actual financial assistance will be provided for admission & course /tuition fee and maintenance allowance as given below subject to a maximum ceiling indicated against item concerned for 2017-20. The details of the scheme interventions for 2017-18 to 2019-20 are as under:

(Amount in Rs.)

Item	Rate of Scholarship
Rate of Scholarship Admission + Tuition Fee	Admission and tuition fee Class XI & XII: Rs. 7,000/- per annum subject to actuals (both Hosteller & Day Scholar)
	Admission and course/tuition fee for technical and vocational courses of XI and XII level (Courses of one or more year of duration): Rs. 10,000/- per annum subject to actuals (both Hosteller & Day Scholar)
	Admission and tuition fee for UG & PG level: Rs. 3,000/- per annum subject to actuals (both Hosteller & Day Scholar)
Maintenance Allowance	For Class XI & XII including Tech. & Voc. Course*: Rs. 380/- per month for Hosteller & Rs. 230/- per month for Day Scholar



	For Courses other than Tech. & Prof. courses at UG & PG level*: Rs. 570/- per month for Hosteller & Rs. 300/- per month for Day Scholar
	For M.Phil & Ph.D.*: Rs. 1,200/- per month for Hosteller & Rs. 550/- per month for Day Scholar

* For 10 months in an academic year.

10. IMPLEMENTING AGENCIES

The scheme is being implemented/funded by Ministry of Minority Affairs through the States/UT's Administration.

11. CONDITIONS FOR SCHOLARSHIP

- (i) Scholarship will be awarded to the students studying in Classes XI and XII including technical and vocational courses of this level including Polytechnics, ITIs, and other courses.
- (ii) An Income Certificate, issued from a Competent Authority in the State/UT Governments is required in respect of parent/guardian of the student.
- (iii) A Self-Certified Community Certificate is required from the student who has attained 18 years of age. For others the Community Certificate certified by parent/guardian of the student is required.
- (iv) The continuance of award (for Renewal applicants) will be subject to securing 50% marks in the previous year's examination (provided the students pursues the same course and same Institute/School).
- (v) Maintenance allowance will be provided to hostellers and day scholars.
- (vi) Scholarship will not be given to more than two students from a family (applicable for all Scholarship schemes meant for minorities under this Ministry taken together).
- (vii) Students should be regular in attendance for which the yardstick will be decided by the competent authority of the school.
- (viii) The school/institute will certify the claim of student of being an outstation student not residing in hostel of the school/institute concerned on the basis of permanent address and parents' address.
- (ix) Migration of students from one school/institute to another is not allowed for renewal applicants during the period of academic course.
- (x) If a student violates school discipline or any other terms and conditions of the scholarship, scholarship may be suspended or cancelled. The State Government/Union Territory Administration can also directly cancel the award if duly satisfied of the reasons of violation of these regulations governing the scheme.
If a student is found to have obtained a scholarship by false statement, his/her scholarship will be cancelled forthwith and the amount of the scholarship paid will be recovered by the concerned State/UT Govt.
- (xi) The course/tuition fees and maintenance allowance will be credited to the student's account directly under Direct Benefit Transfer (DBT) mode.
- (xii) The student obtaining benefits under this scheme shall not be allowed to avail of benefits under any other scheme for this purpose.
- (xiii) A student shall be eligible for only one scholarship out of all the available



- year shall be released after receiving the utilization certificate for the previous years.
- (xvi) The scheme will be evaluated at regular intervals by the Ministry or any other agency designated by the Ministry and the cost of the evaluation will be borne by the Ministry of Minority Affairs under the provision of the scheme.
 - (xvii) The State/Union Territory shall place all relevant details of financial and physical achievements on their website.
 - (xviii) The regulations can be changed at any time at the discretion of the Government of India.
 - (xix) It will be necessary for the eligible applicants to provide Aadhaar number while applying for the scholarship and in case, an individual does not possess Aadhaar one can provide the details of alternative identification documents, as stated in the Gazette Notification- S.O. No. 1284 (E) No. 1137, dated 21.04.2017 (as per Appendix-C).
 - (xx) Students who have entered Aadhaar in their online application correctly and Aadhaar seeded with any of their bank account, in such cases the amount of scholarship will be credited to Aadhaar seeded bank account only (though student has mentioned any other non-seeded bank account in online application).

12. ADMINISTRATIVE EXPENSES

As the magnitude of data to be entered and processed would be enormous as the scheme gets implemented over the years, there would be a need to engage qualified skilled personnel right from the beginning to ensure that the data based computerized systems are operational. Qualified skilled personnel possessing requisite expertise to operate computer programme designed for this purpose, enter, process, analyse, monitor, retrieve and transfer data should be engaged on contract basis as per need. Data provided by the States/Union Territories will be maintained and managed by the Ministry with personnel of similar expertise to be engaged on contract basis.


A provision not exceeding 2% of the total budget will be made to meet the administrative and allied costs viz. expenditure of the States/Union Territories and the Ministry for office equipments including computers and accessories, furniture, printing of application forms, advertisements, engagement of personnel, etc. This provision will also be used for evaluation and monitoring of the scheme, through outside reputed institutions/agencies engaged by the Ministry of Minority Affairs, Government of India and the State Governments/Union Territory Administrations.

13. RENEWAL OF SCHOLARSHIP

The scholarship, once awarded, may be renewed during the next academic year of the course on the production of certificate that the student has secured 50% marks in the previous year's examination (provided the students pursues the same course and same Institute/School).

14. ANNOUNCEMENT OF SCHEME

The scheme will be announced by the concerned State Government/Union Territory



15. MODE OF APPLYING

The scheme is implemented through the National Scholarship Portal (NSP). It is mandatory for all students to apply online on the website i.e. www.scholarships.gov.in.

16. PATTERN OF FINANCIAL ASSISTANCE

The scheme is Central Sector Scheme and 100% funding is provided by the Ministry of Minority Affairs.

17. MONITORING & TRANSPARENCY

The State/Union Territory shall maintain year-wise details of the students receiving scholarship, indicating school/institute, location of school/institute, government or private, class, gender, new or renewal, permanent address and parents' address. The States/ Union Territories shall place relevant physical and financial details in their official website

18. EVALUATION

The monitoring of the financial and physical performance of the scheme will be evaluated by assigning evaluation/impact studies to reputed institutions/agencies by the Ministry of Minority Affairs, Government of India.

19. INSTRUCTIONS RELATED TO BANK ACCOUNT DETAILS (to be filled by the students in online application form are as under):

- (i) Students must select their bank/branch name carefully from the drop down list.
- (ii) Thereafter the complete account no. must be entered correctly. Students are suggested to get their account number verified by their concerned Bank Branch including Bank account number and IFS Code.
- (iii) Disclaimer (*If bank details entered by students are found incorrect or not validated by the student's bank, the scholarship will be canceled/amount will not be transferred even though the application is approved for scholarship).
- (iv) Bank Account holders must check their 'Know your Customer' (KYC) status from bank and if required the KYC must be done for successful transaction of scholarship amount.
- (v) Bank Account must be operational/active till the scholarship is disbursed.
- (vi) Bank Account must be preferably in any scheduled Bank with core banking facility and proper IFS Code.
- (vii) Bank Account must be in the name of the student/applicant only.

20. MODIFICATION (if any, during 2017-18 to 2019-20)

Minor modifications, if any, in the scheme having no financial implications may be made by the Competent Authority in the Ministry of Minority Affairs without seeking recourse to SFC/EFC/Cabinet. However, Ministry of Finance, Department of Expenditure would





आपले
सरकार महाDBT

1. Rules for application for re-applying any scheme In A.Y. 2020-21

Before applying application to any scheme for A.Y. 2020-21, all your applications from previous year i.e. A.Y. 19-20 should be disposed. Disposed means the status of the application must be Approved, Rejected, Allotted or Disbursed. Please note, you cannot apply the application for A.Y. 20-21 if your application is in under scrutiny or send back status.

As we have clarified the cases below, the applicant must follow the steps as per your applicable case.

➤ Case-1

Fresh Student to the Portal for AY 2020-21

- ✓ Applicant should register on MahaDBT Portal
- ✓ Applicant should login into MahaDBT Portal
- ✓ Applicant should create his/her profile
- ✓ Applicant should apply for scheme

➤ Case-2

Last year Passed (A.Y. 2019-20) Students or Students with Gap & also benefits received Students

Scenario-1: Fresh Application- (Previous year all the applications disposed)

- ✓ Applicant should register on MahaDBT Portal
- ✓ Applicant should login into MahaDBT Portal
- ✓ Applicant should create his/her profile
- ✓ Applicant should apply for scheme

Scenario-2: Re-Apply Case- (Scrutiny desk sent back the application to re-apply)

- ✓ Applicant will have to update the required information in the profile or scheme specific as requested by the scrutiny
- ✓ Applicant have to re-apply application
- ✓ Application Scrutiny should be completed
- ✓ Allotment will be done





➤ **Case-3**

Last year Passed (A.Y.19-20) Students but Scrutiny still Pending for AY 19-20

- ✓ Application scrutiny should be completed
- ✓ Application allotment will be done
- ✓ Applicant will be able to apply for A.Y. 20-21

➤ **Case-4**

Reapply Pending Student (A.Y.19-20) {Both Schemes Specific & Profile related changes}

- ✓ Applicant will have to update the required information in the profile or scheme specific as requested by the scrutiny
- ✓ Applicant have to re-apply application
- ✓ Application scrutiny should be completed
- ✓ Application allotment will be done
- ✓ Applicant will be able to apply for A.Y. 20-21

➤ **Case-5**

Non Aadhaar Registered Student (A.Y. 19-20) if updated Aadhaar then 1 step back

- ✓ If applicant update to Aadhaar then again scrutiny by last concern desk
- ✓ Application allotment will be done
- ✓ Applicant will be able to apply for A.Y. 20-21





2. Guidelines for changing profile and submitting applications for the new academic year, for candidates already registered in the portal

Dear Applicant,

In order to apply the scheme for new academic year, make sure below changes should be done in your user profile (Note: User profile is in editable format)

Step 1:- Personal Information: If any updation done in your aadhaar card then in Personal information tab click on Update Profile as per Aadhaar.

Step 2:- Address Information: Update address information Correspondence Address Details.(Only if Required)

Step 3:- Other Information: Update Other information.(Only if Required)

Step 4:- Current course:1. In Current Course Section following details needs to be updated.

Example I:- If your current course was first year pursuing for A.Y 2018-19 then for A.Y 2019-20 follow the below steps

1. Click on delete button to delete the entirely filled pursuing course information and again fill all details of last year pursuing course and select as completed and then fill current year pursuing course details accordingly
2. Enter Percentage
3. Select from drop down for Result
4. Upload Mark sheet.
5. Add Second year details as pursuing
6. Update Admission date
7. Update fees paid
8. Upload fee receipt

Example II:- If the Applicant Current course for Under Graduate Course was last year pursuing and now applicant is pursuing his first year Post Graduate Course then follow below step.

1. Delete all Under Graduate Course details from Current course and put the same in Past qualification.
2. In current course for A.Y 2019-20 Insert first year Post Graduate Course details.



Example III:- If Applicant changes his course for first year even after receiving scholarship for his old course.

1. Delete all details from Current course.
2. Add New Details in Current Course.

Step 5:-Past Qualification: Make the changes in the past qualification (if applicable).

Step 6:-Hostel Details: Make the changes in the Hostel Details(if applicable).



Handwritten signature in blue ink.



Association of Non-Government Colleges, Mumbai
(Under Societies Registration Act, 1860, Registration No. 545 dt. 27.10.89)

Prin. Dr. M.G. Shirhatti – President Emeritus
☎9322293394

Prin. Dr. T.A. Shiware
Chairman
☎9867776669

Prin. Dr. M.S. Kurhade
President
☎9869017725

Prin. Dr. Ajay Bhamare
Secretary
☎9833552608

Prin. Dr. Madhu Nair
Treasurer
☎9969015403

Prin. S.G. Chitale
**Chairman,
Advisory Board**
☎9702789111

Prin. N.M. Rajadhyaksha
**Chairman,
Legal Aid Cell**
☎9869487411

Ref. No. ANGC / 2021-22 / Welfare Fund /

Date: 12th October 2021.

To,
The Principal,

Sub.: Scholarship from ANGC Educational and Welfare Fund.

Dear Principal Colleague,

Wish you a happy and prosperous 2020 and Greetings from ANGC.

You are aware that the Contractor Funded through ANGC has been helping needy students since a very long time and would like to continue with ANGC Scholarships to students who are not entitled for any other scholarship.

Please bring the scholarship scheme to the notice of the students, and make available photocopies of the enclosed form to the applicants.

I request you to appoint a senior member of your staff to scrutinize application form of students concerned and arrange them in order of preference giving weightage as per the following criteria:

1. ANGC Scholarship is only for those students who are not availing any other Scholarship / Free ship and pursuing a programme in B.Com/ B.Sc/ B.A. / Unaided Undergraduate Programs like BMS/ B.E/B.Sc (IT) etc
2. Preference will be given to girl students.
3. Scholarship is meant for students who are economically backward and deserving.

Your judgment in this matter is extremely valuable to us.

We sincerely appeal to you to impress upon the students to submit the applications with all the required documents. Further kindly ensure that applications of students who have already applied for any other scholarships / free ships are not forwarded. Also attached along with is a format for submission. Colleges are required to prepare the summary of applications received in EXCEL (Separate for GIRLS and BOYS in the order of preference) and mail to tshiware@gmail.com. Please also submit a hard copy to below mentioned address by 15th January, 2022.

NO APPLICATION WILL BE ACCEPTED AFTER 15th JANUARY, 2020.

Please remember that without soft copy of students' Information in EXCEL format, application form will not be processed. This would help us to compile the data and distribute the scholarship faster.

Please forward application to
Dr. T. A. Shiware
Director
Wilson College
Chowpatty Sea Face Road,
Opp: Girgaon Chowpatty,
Charni Road West
Mumbai 400 007
Email id: tshiware@gmail.com
Hoping for a positive and encouraging response,

With warm regards,


Sd/-
Dr. T. A. Shiware
Chairman, ANGC



Documents to be obtained from students and kept with the College Principal

APPLICATION FORM FOR SCHOLARSHIP FROM CONTRACTOR FOUNDATION THROUGH ANGC
(Last date of submission: 1st January, 2022)

To,
The Hon. Chairman,
ANGC



Sir,

I give below my bio-data seeking help from the ANGC Educational and Welfare Fund:

- Name: Shri./Smt./ Kum.:

Surname	First Name Name	Father's Name	Mother's
---------	--------------------	---------------	----------

- Residential Address : _____

- Name & address of College: _____

- Class in which studying: _____

- Last exam passed: _____ (Month & Year: _____)

FAMILY DETAILS

- Name of the guardian: _____
- Relationship with the applicant: _____
- Occupation: _____
- Academic qualifications of the guardian: _____
- No. of family members: _____
- No of earning members: _____
- Total annual income of the family: _____
- No of family members studying: _____



PERSONAL DETAILS

- Are you employed? **Yes/No**
- Do you attend any coaching classes? **Yes/No**
- If yes, give Details: _____
- Have you applied for EBC/BC/Free ship/Scholarship? **Yes/no**
- Have you applied for any other scholarship in the current year? **Yes/No**
- If yes, give details: _____
- Did you receive the above scholarship last year? **Yes/No**
- If yes, give details: _____
- Did you receive ANGC scholarship last year? **Yes/No**

ENCLOSURES:

- 1) Bonafide certificate of the College
- 2) Certified copies of:
 - (a) Marksheet of the last examination
 - (b) Identity Card
 - (c) Income certificates of all the earning members of the Family
 - (d) Receipts

FEES PAID : ----- RECEIPT No-----AMOUNT'

I am aware that my application will be rejected if any or all of the above enclosures are not attached or the information given is wrong / incomplete.

I request you to consider my application.

Yours faithfully,

Signature and Name of applicant: _____



ENDORSEMENT BY THE PRINCIPAL

I hereby state that the information given by Shri./Smt./Kum.: _____
is correct to the best of my knowledge.

College Stamp

Signature of the Principal

NOTES:

- i. Application forms must be duly filled in and completed in all respects.
- ii. Incomplete forms will not be entertained.
- iii. Only those forms which are forwarded by the Principal will be accepted.
- iv. Under Graduate students from Affiliated Colleges of University of Mumbai are eligible to apply.
- v. **Forms completed in all respects must reach Principal Dr T A Shiware, Director, Wilson College, Chowpatty Sea Face Road, Opp: Girgaon Chowpatty, Charni Road West, Mumbai 400 007 on or before 1st January, 2022.**
- vi. ANGC has the Right to reject the application/s without assigning any reason

DOCUMENTS REQUIRED

A. From Students:

1. ATTESTED COPY/COPIES OF FEE RECEIPT/S
2. PHOTOGRAPH.
3. COMPLETED APPLICATION FORM.
4. VALID INCOME PROOF.

B. From College:

1. **BONAFIDE CERTIFICATE**
2. **APPLICATION FORMS DULY SIGNED BY THE PRINCIPAL**
3. **HARD COPY/ PRINT OUT OF STUDENTS' INFORMATION IN EXCELSHEET AND SOFT COPY OF THE SAME BY EMAIL TO CHAIRMAN, ANGC by email id tshiware@gmail.com**
4. **CONSOLIDATED LIST OF STUDENTS WITH INDIVIDUAL**
5. **SIGNATURE, COUNTERSIGNED BY THE PRINCIPAL WITH COLLEGE SEAL**



RENEWAL OF MEMBERSHIP

Dear Principal,

Colleges that have not renewed their Membership for the Academic Year 2021-2022 are requested to pay the Annual Membership Fee of Rs 1,000/- (Rupees One Thousand Only) by NEFT latest by 1st January,2022 to

SB Account No. 422688236

Account Name: ANGC

IFSC Code: IDIB000S128

Address: Indian Bank, Siddharth Nagar Branch, Near Vivek Vidyalaya Goregaon West, Mumbai 400 062

Thanking you,

Yours sincerely,

Dr. T. A. Shiware
Chairman
ANGC

